

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत
चंद्रपूर जिल्हयातील १७९९ वैयक्तिक
घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर
मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक: यचमु-२०२३/प्र.क्र.४७८/योजना-१

नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ०८ डिसेंबर, २०२३.

- संदर्भ:-** १) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१,
दिनांक २४/१/२०१८.
- २) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-
२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ८/१/२०१९.
- ३) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/
प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ८/३/२०१९.
- ४) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/
विजाभज-१, दिनांक ११/९/२०१९.
- ५) सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांचे क्र.३७२७, दि.०२.११.२०२३ रोजीचे पत्र.

शासन निर्णय:-

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १७.०४.२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील १७९९ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

२. सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सन २०२३-२४ करीता चंद्रपूर जिल्ह्यातील १७९९ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना (परिशिष्ट-अ प्रमाणे) कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरिता प्रति लाभार्थी रु.१.३० लक्ष प्रमाणे रु.२३,३८,७०,०००/- (अक्षरी रुपये तेवीस कोटी अडतीस लक्ष सत्तर हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.५२००/- प्रमाणे) रु.९३,५४,८००/- (अक्षरी रुपये त्र्याण्णव लक्ष चोपन्न हजार आठशे फक्त) अशा एकूण रु.२४,३२,२४,८००/- (अक्षरी रुपये चोवीस कोटी बत्तीस लक्ष चोवीस हजार आठशे फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रु.६,००,००,०००/- (अक्षरी रुपये सहा कोटी फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.

३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सोबतच्या परिशिष्ट-अ मधील १७९९ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
 १. चंद्रपूर जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-अ”मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 २. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 ३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहिल दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ४. या योजनेतर्गत लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहिल.
 ५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
 ६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहिल. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.
 ८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटीची पूर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, चंद्रपूर व सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांची राहिल.
५. सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच कामाबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.
६. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, चंद्रपूर व सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांनी सर्व अटी व शर्तीच्या पूर्ततेशिवाय निधी खर्च करू नये. तसेच याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.

७. याबाबतचा खर्च सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२३-२४ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.

८. याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१२०८१६१५५४६१३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कैलास साळुंके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव, (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
५. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, चंद्रपूर.
६. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.
७. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग(प्रादेशिक), नागपूर.
८. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपूर.
९. सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर.
१०. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर.
११. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/चंद्रपूर.
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपूर.
१४. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. निवड नस्ती (योजना-१).

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.४७८/योजना-१

दिनांक :- ०८ डिसेंबर, २०२३

परिशिष्ट-अ

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत सन २०२३-२४ करीता कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील १७९९ लाभार्थ्यांची यादी.

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१	नामदेव बापूराव चट्टे	माढेळी	वरोरा
२	शैलेश विठ्ठल वानखेडे	माढेळी	वरोरा
३	पवन राजू धार्डत	माढेळी	वरोरा
४	अनिल गुलाब धात्रक	माढेळी	वरोरा
५	राजू दिनकर धार्डत	माढेळी	वरोरा
६	विजय सीताराम नागापुरे	माढेळी	वरोरा
७	भैयाजी बापूराव कार्लेकर	माढेळी	वरोरा
८	रवींद्र नथ्यूजी नागापुरे	माढेळी	वरोरा
९	सुनील केशवराव पचारे	माढेळी	वरोरा
१०	केशव बाबलुजी पचारे	माढेळी	वरोरा
११	मारोती बबन नागापुरे	माढेळी	वरोरा
१२	सुभाष विठ्ठलराव गज्जलवार	माढेळी	वरोरा
१३	महादेव रामाजी पचारे	माढेळी	वरोरा
१४	लक्ष्मन भिकुजी पचारे	माढेळी	वरोरा
१५	भास्कर धोंडूजी गज्जलवार	माढेळी	वरोरा
१६	पंकज सुधाकर पचारे	माढेळी	वरोरा
१७	पवन महादेव पचारे	माढेळी	वरोरा
१८	रामू बबन नागापुरे	माढेळी	वरोरा
१९	कवडू बापूराव साळवे	माढेळी	वरोरा
२०	अशोक सूर्यभान कार्लेकर	माढेळी	वरोरा
२१	गणेश गुलाब धात्रक	माढेळी	वरोरा
२२	वासुदेव लक्ष्मन कार्लेकर	माढेळी	वरोरा
२३	पुंडलिक शंकर खेडेकर	माढेळी	वरोरा

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
२४	विनोद विठ्ठल कार्लेकर	माढेळी	वरोरा
२५	ऋषिकेश माणिक धात्रक	माढेळी	वरोरा
२६	तानेबाई गोपाल पारशिवे	माढेळी	वरोरा
२७	नामदेव श्यामराव कार्लेकर	माढेळी	वरोरा
२८	राजू बबन रामने	माढेळी	वरोरा
२९	कैलास मधुकर नागपुरे	माढेळी	वरोरा
३०	गजानन दशरथ कुंभलवार	माढेळी	वरोरा
३१	रामभाऊ बापूराव चट्टे	माढेळी	वरोरा
३२	प्रदीप प्रभाकर साळवे	माढेळी	वरोरा
३३	बाबा चांगदेव आसकर	बोरगाव दे	वरोरा
३४	गणपत विठू हक्के	बोरगाव दे	वरोरा
३५	शांताबाई बापूराव हक्के	बोरगाव दे	वरोरा
३६	तुकाराम नारायण आसकर	बोरगाव दे	वरोरा
३७	वच्चलाबाई देवाजी आसकर	बोरगाव दे	वरोरा
३८	प्रभाकर बाबा हरनोर	बोरगाव दे	वरोरा
३९	आनंदराव भवानी हक्के	बोरगाव दे	वरोरा
४०	कैलास दामू वैद्य	बोरगाव दे	वरोरा
४१	मंगला संजय धवणे	बोरगाव दे	वरोरा
४२	बाळकृष्ण संजय धवणे	बोरगाव दे	वरोरा
४३	खुशाल गोविंदा हरनोर	बोरगाव दे	वरोरा
४४	सुनील बंडू नवघरे	बोरगाव दे	वरोरा
४५	प्रभाताई आनंदराव घोरपडे	बोरगाव दे	वरोरा
४६	गजानन संजय धवणे	बोरगाव दे	वरोरा
४७	जिजाबाई द्यानेश्वर धवणे	बोरगाव दे	वरोरा
४८	बाबा रामा आसकर	बोरगाव दे	वरोरा
४९	बंडू रामाजी येवले	बोरगाव दे	वरोरा
५०	अमृत बबन धवणे	बोरगाव दे	वरोरा
५१	गजानन संजय धवणे	बोरगाव दे	वरोरा
५२	तुळसाबाई बबन धवणे	बोरगाव दे	वरोरा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
५३	कोशलयाबाई उध्दव बावणे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
५४	हिराजी मंगरु झबाळे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
५५	वासुदेव गोमा शेंडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
५६	कवडू सोमा भोयर	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
५७	बापुजी बोंडकु शेंडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
५८	सुधाकर बोंडकु शेंडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
५९	निबा विस्तारी ठाकुर	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
६०	मोresh्वर गोमा शेंडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
६१	प्रकाश जोधरु शेडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
६२	दादाजी घुसा मोटघरे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
६३	सुरखा प्रभाकर वाघाडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
६४	बाळु निंबा ठाकुर	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
६५	कालिदास तानुजी मोटघरे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
६६	नथ्यू पुंजाराम बावणे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
६७	रविद्र रामदास बावणे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
६८	पत्र घुसा मोटघरे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
६९	गोपिनाथ रामदास बावणे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
७०	साईनाथ पत्र मोटघरे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
७१	रामदास तानुजी मोटघरे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
७२	कवळु झुंगा शेंडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
७३	रमेश पत्र माटघरे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
७४	सुनिल रामदास बावणे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
७५	लक्ष्मी तुळशिराम शेंडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
७६	भागरथा मारोती मंडवगडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
७७	रेखाबाई कुमार सोनटक्के	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
७८	दिपक कुमार सोनटक्के	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
७९	गिरजाबाई सयाजी झबाळे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
८०	शरद सयाजी झबाळे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
८१	जिवनदास माधव बावणे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
८२	अनिल डोकु पचारे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
८३	हरबा लहानु गोहणे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
८४	गिरधर कवळु शेंडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
८५	रुपो झुंगा शेंडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
८६	पार्यता पत्रु मोटघरे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
८७	तानु घुसा मोटघरे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
८८	लक्ष्मण उमाजी बावणे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
८९	प्रकाश दादाजी मोटघरे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
९०	किशोर जोंधरु शेडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
९१	प्रमोद कवळू भोयर	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
९२	तुकडोजी आडकु ठाकुर	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
९३	रविंद्र निंबा ठाकुर	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
९४	सिमनुबाई सितकुरा गेडाम	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
९५	संतोष जांधरु शेंडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
९६	विकास माधव बावणे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
९७	मारोती वासुदेव शेंडे	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
९८	देवाजी सोमा सोनटक्के	चक ठाणा	पोंभुर्णा
९९	शोभा वसंत मेश्राम	चक ठाणा	पोंभुर्णा
१००	पुरुषोत्तम विठोबा कोसरे	चक ठाणा	पोंभुर्णा
१०१	श्रीरंग गोविंदा मेश्राम	चक ठाणा	पोंभुर्णा
१०२	निलकंठ गोविंदा मेश्राम	चक ठाणा	पोंभुर्णा
१०३	भिवाजी माधव वाघडे	चक ठाणा	पोंभुर्णा
१०४	मोरेश्वर तुळाशिराम कामटकर	चक ठाणा	पोंभुर्णा
१०५	लक्ष्मण चिम्मन्ना कलसार	चक ठाणा	पोंभुर्णा
१०६	यादव उरकुड़ा कस्तुर	चक ठाणा	पोंभुर्णा
१०७	परशुराम वारलू गददेकार	चक ठाणा	पोंभुर्णा
१०८	अंजना झिंटु मंडरे	चक ठाणा	पोंभुर्णा
१०९	साईनाथ परशुराम गदर्दकार	चक ठाणा	पोंभुर्णा
११०	रामचंद्र झिंटु मंडरे	चक ठाणा	पोंभुर्णा

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१११	मारोती गणपती शिंदे	चक ठाणा	पोंभुर्णा
११२	भाउती शिवा डायले	चक ठाणा	पोंभुर्णा
११३	पत्र फकिरा शिंदे	चक ठाणा	पोंभुर्णा
११४	हिरामण विठु डायले	चक ठाणा	पोंभुर्णा
११५	देविदास हनु शिंदे	चक ठाणा	पोंभुर्णा
११६	गणपती डोनु राउत	चक ठाणा	पोंभुर्णा
११७	सुखाराम पुंजाराम शिंदे	चक ठाणा	पोंभुर्णा
११८	प्रविण लक्ष्मण कलसार	चक ठाणा	पोंभुर्णा
११९	रुपेश भाउजी डायले	चक ठाणा	पोंभुर्णा
१२०	मधुकर हिरामण डायले	चक ठाणा	पोंभुर्णा
१२१	अनुरथ लक्ष्मण कलसार	चक ठाणा	पोंभुर्णा
१२२	सुभाष प्रभाकर डायले	चक ठाणा	पोंभुर्णा
१२३	गणपती नारायण राउत	चक ठाणा	पोंभुर्णा
१२४	रावजी पुंजाराम शिंदे	चक ठाणा	पोंभुर्णा
१२५	कांताबाई प्रभाकर डायले	चक ठाणा	पोंभुर्णा
१२६	पुष्पाबाई सुधाकर डायले	चक ठाणा	पोंभुर्णा
१२७	पत्रजी डोनु हस्से	चक ठाणा	पोंभुर्णा
१२८	राकेश पत्र हस्से	चक ठाणा	पोंभुर्णा
१२९	रघुनाथ कोंडु हस्से	चक ठाणा	पोंभुर्णा
१३०	कोंडुनी भानु हस्से	चक ठाणा	पोंभुर्णा
१३१	वक्तु जेराम कस्तुरे	चक ठाणा	पोंभुर्णा
१३२	चिरकुटा वक्तु कस्तुरे	चक ठाणा	पोंभुर्णा
१३३	पापाजी जैराम कस्तुरे	चक ठाणा	पोंभुर्णा
१३४	कांताबाई सुधाकर सातरे	चक ठाणा	पोंभुर्णा
१३५	दिवाकर मंगरु सातर	चक ठाणा	पोंभुर्णा
१३६	लटारी सीमा राउत	चक ठाणा	पोंभुर्णा
१३७	दशरथ डोनु राठत	चक ठाणा	पोंभुर्णा
१३८	परशुराम गणपती रावत	चक ठाणा	पोंभुर्णा
१३९	मारोती झिटम राउत	चक ठाणा	पोंभुर्णा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१४०	किशोर मारोती मंडरे	चक ठाणा	पोंभुर्णा
१४१	विनोद मारोती मंडरे	चक ठाणा	पोंभुर्णा
१४२	राजकुमार पत्र हस्से	चक ठाणा	पोंभुर्णा
१४३	नितेश पत्र हसे	चक ठाणा	पोंभुर्णा
१४४	निर्मला मनोहर सोनटक्के	चक ठाणा	पोंभुर्णा
१४५	सुधाकर गोपाळा सोनटक्के	चक ठाणा	पोंभुर्णा
१४६	विठोबा पुंजाराम कोसरे	चक ठाणा	पोंभुर्णा
१४७	प्रदिप विठोबा कोसरे	चक ठाणा	पोंभुर्णा
१४८	काशिनाथ सखाराम मंडरे	चक ठाणा	पोंभुर्णा
१४९	आत्माराम केशव सोनटक्के	चक ठाणा	पोंभुर्णा
१५०	अनिल लतारु राउत	चक ठाणा	पोंभुर्णा
१५१	आशुतोष तुकाराम गद्देकार	चक ठाणा	पोंभुर्णा
१५२	सुधीर सुकराम शिंदे	चक ठाणा	पोंभुर्णा
१५३	चरणदास उध्दव वाघाडे	चक ठाणा	पोंभुर्णा
१५४	सागर ढेकलु कस्तुरे	चक ठाणा	पोंभुर्णा
१५५	प्रफुल सुधाकर सोनटक्के	चक ठाणा	पोंभुर्णा
१५६	विनोद वसंत मेश्राम	चक ठाणा	पोंभुर्णा
१५७	कौशलाबाई उध्दव वाघाडे	चक ठाणा	पोंभुर्णा
१५८	कामिना बंडू गद्देकार	चक ठाणा	पोंभुर्णा
१५९	रंजित मधुकर डायले	चक ठाणा	पोंभुर्णा
१६०	पंकज प्रभाकर डायले	चक ठाणा	पोंभुर्णा
१६१	यशोदा गोंदुजी भलवे	घोसरी	पोंभुर्णा
१६२	वनिता बंदु गुडी	घोसरी	पोंभुर्णा
१६३	तुळशिराम बुधा राऊत	घोसरी	पोंभुर्णा
१६४	मिराबाई रुवी राऊत	घोसरी	पोंभुर्णा
१६५	शंकर तुकाराम राऊत	घोसरी	पोंभुर्णा
१६६	सुरेखा मारोती राऊत	घोसरी	पोंभुर्णा
१६७	विठल तुकाराम राऊत	घोसरी	पोंभुर्णा
१६८	सुधाकर गोमाजी देऊरघरे	घोसरी	पोंभुर्णा

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१६९	रोहित साईनाथ देऊरघरें	घोसरी	पोंभुर्णा
१७०	सत्यवान रुषी मंडरे	घोसरी	पोंभुर्णा
१७१	अमावश्या रुषी शिंदे	घोसरी	पोंभुर्णा
१७२	दिपक लक्ष्मण महामंडरे	घोसरी	पोंभुर्णा
१७३	विठोबा गोदरु देऊरघरे	घोसरी	पोंभुर्णा
१७४	राकेश नानाजी आलेवार	घोसरी	पोंभुर्णा
१७५	नरेश नामदेव पेदापल्लीवार	घोसरी	पोंभुर्णा
१७६	नरेश नानाजी आलेवार	घोसरी	पोंभुर्णा
१७७	विजय वसंत आलेवार	घोसरी	पोंभुर्णा
१७८	सुनिल सखाराम रेबावार	घोसरी	पोंभुर्णा
१७९	उष्टुजी बुधाजी राऊत	घोसरी	पोंभुर्णा
१८०	संतोष सदाशिव देऊरघरे	घोसरी	पोंभुर्णा
१८१	रविद्र सदाशिव देऊरघरे	घोसरी	पोंभुर्णा
१८२	सुनिल वोडकु देऊरघरे	घोसरी	पोंभुर्णा
१८३	सोमबाई बिस्वास मॅकलवार	घोसरी	पोंभुर्णा
१८४	सुखदेव विस्तारी पुठावार	घोसरी	पोंभुर्णा
१८५	रामदास विठ् महामंडर	घोसरी	पोंभुर्णा
१८६	लक्ष्मीबाई विस्तारी पुठावार	घोसरी	पोंभुर्णा
१८७	कमलबाई पांडुरंग पुठावार	घोसरी	पोंभुर्णा
१८८	रुषी वाघु पुठावार	घोसरी	पोंभुर्णा
१८९	सतिष पेटा मासावार	घोसरी	पोंभुर्णा
१९०	बंडु सखाराम महामंडरे	घोसरी	पोंभुर्णा
१९१	आनंदराव शंकर चंदनखेडे	भिमनी	पोंभुर्णा
१९२	मोहन गणपती सोनटक्के	भिमनी	पोंभुर्णा
१९३	संदीप दिवाकर गोंधळी	भिमनी	पोंभुर्णा
१९४	मेघश्याम बोडकु गोंधळी	भिमनी	पोंभुर्णा
१९५	राजु काशीनाथ गोंधळी	भिमनी	पोंभुर्णा
१९६	रमेश काशीनाथ सोनटक्के	भिमनी	पोंभुर्णा
१९७	खुशाल महादेव चंदनखडे	भिमनी	पोंभुर्णा

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१९८	रामदास सुधाकर सोनटक्के	भिमनी	पोंभुर्णा
१९९	राहुल महादेव चंदनखेडे	भिमनी	पोंभुर्णा
२००	संजय नामदेव देववार	भिमनी	पोंभुर्णा
२०१	भालचंद्र माधव देववार	भिमनी	पोंभुर्णा
२०२	मारोती शिवा मडपल्लीवार	भिमनी	पोंभुर्णा
२०३	संजय नरेश तुमपल्लीवार	भिमनी	पोंभुर्णा
२०४	देवराव गजानन मेकतीवार	भिमनी	पोंभुर्णा
२०५	परशुराम सिताराम सोनटक्के	भिमनी	पोंभुर्णा
२०६	श्रीहरी विठल देववार	भिमनी	पोंभुर्णा
२०७	यादव परशुराम सोनटक्के	भिमनी	पोंभुर्णा
२०८	रामदास तुळशीराम मंडवगडे	भिमनी	पोंभुर्णा
२०९	वारलु माधव सोनटक्के	भिमनी	पोंभुर्णा
२१०	ईश्वर परशुराव सोनटक्के	भिमनी	पोंभुर्णा
२११	निलकंठ शंकर गोंधळी	भिमनी	पोंभुर्णा
२१२	ज्ञानेश्वर सुभाष गांधळी	भिमनी	पोंभुर्णा
२१३	आदित्य विनायक चंदनखेडे	भिमनी	पोंभुर्णा
२१४	अविनाश मेघश्याम गोंधळी	भिमनी	पोंभुर्णा
२१५	प्रविन बाबुराव मेकतीवार	भिमनी	पोंभुर्णा
२१६	देवाजी तुकाराम मडावी	भिमनी	पोंभुर्णा
२१७	कवडू राजन्ना मेकतीवार	भिमनी	पोंभुर्णा
२१८	अशोक तुकाराम मेकतीवार	भिमनी	पोंभुर्णा
२१९	जगन्नाथ आशन्ना देववार	भिमनी	पोंभुर्णा
२२०	प्रभाकर राजन्ना मेकतीवार	भिमनी	पोंभुर्णा
२२१	ज्ञानेश्वर साईनाथ मेकतीवार	भिमनी	पोंभुर्णा
२२२	पुष्पाबाई देवाजी सुद्धलवार	भिमनी	पोंभुर्णा
२२३	अनिल साईनाथ मेकतीवार	भिमनी	पोंभुर्णा
२२४	नितीन सुधाकर मेकतीवार	भिमनी	पोंभुर्णा
२२५	अरविंद विस्तारी मेकतीवार	भिमनी	पोंभुर्णा
२२६	प्रकाश नारायन देववार	भिमनी	पोंभुर्णा

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
२२७	राजू नरेश तुमपल्लीवार	भिमनी	पोंभुर्णा
२२८	संदीप मूलीधर बोपनवार	भिमनी	पोंभुर्णा
२२९	प्रकाश नारायन आक्टोटवार	भिमनी	पोंभुर्णा
२३०	रामभाऊ विस्तारी मेकतीवार	भिमनी	पोंभुर्णा
२३१	निखील दिवाकर देववार	भिमनी	पोंभुर्णा
२३२	निलेश बाबुराव मेकतीवार	भिमनी	पोंभुर्णा
२३३	आशिष विलास देववार	भिमनी	पोंभुर्णा
२३४	शामराव विस्तारी मेकतीवार	भिमनी	पोंभुर्णा
२३५	शामराव सोमन्ना मेकतीवार	भिमनी	पोंभुर्णा
२३६	तुकाराम आशन्ना मडावी	भिमनी	पोंभुर्णा
२३७	गुनाबाई विठ्ठल देववार	भिमनी	पोंभुर्णा
२३८	प्रभाकर सीताराम देऊरघरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२३९	संभाजी सीताराम देऊरघरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२४०	रुपेश संभाजी देऊरघरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२४१	विकास संभाजी देऊरघरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२४२	दिवाकर भाऊजी देऊरघरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२४३	स्वप्नील प्रभाकर देऊरघरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२४४	सागर नामदेव देऊरघरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२४५	अमित नामदेव देऊरघरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२४६	रावजी कवडू सरपे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२४७	दादाजी नारायण राऊत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२४८	रघुनाथ पैका सोपनकार	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२४९	साईनाथ पत्र राउत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२५०	काशिनाथ पुंजाराम देऊघरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२५१	किसन वारलु कस्तुरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२५२	सुरेंद्र मन्सराम शिंदे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२५३	नितेश मन्सराम शिंदे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२५४	देविदास मन्सराम शिंदे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२५५	मन्सराम डोनू शिंदे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
२५६	शामराव डोनू शिंदे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२५७	गोसाई डोनू शिंदे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२५८	संजय विठोबाजी मंडरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२५९	दिलीप यादव शिंदे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२६०	भारत सुकराम गुडी	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२६१	उमाजी सदाशिव राऊत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२६२	रुमाजी सदाशिव राऊत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२६३	राजेंद्र देवाजी राऊत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२६४	विलास देवाजी राऊत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२६५	पांडुरंग सुकराम राऊत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२६६	नीता शरद कामटकर	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२६७	संगीता सुरेश मेश्राम	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२६८	सुनील मारोती गोर्लावार	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२६९	दिलीप मारोती गोर्लावार	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२७०	ताराबाई मारोती गोर्लावार	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२७१	ताराचंद मुर्लीधर मेश्राम	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२७२	अभय मुर्तीधर मेश्राम	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२७३	राजेंद्र मुर्लीधर मेश्राम	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२७४	भारत दामोधर कामटकर	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२७५	संजय मारोती कानकाटे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२७६	अरुण मारोती कानकाटे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२७७	किसन मोतीराम कोसरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२७८	किसन बालाजी काहाळे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२७९	मनोहर बालाजी काहाळे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२८०	देवाजी फतू मंडरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२८१	पत्र बोन्डकू देऊरघरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२८२	नामदेव कारुजी कस्तुरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२८३	भाऊजी बोंडकू देऊरघरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२८४	प्रभाकर सदुजी शिंदे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
२८५	विलास उरकुडा सरपे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२८६	सावजी कवडू सरपे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२८७	सोनू बुधा मंडरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२८८	राकेश संभाजी देऊरघरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२८९	सुनील देविदास मंडरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२९०	अनिल देविदास मंडरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२९१	विठ्ठल वारलू सरपे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२९२	देविदास सुकरु मंडरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२९३	शांताबाई श्रीरंग कस्तुरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२९४	शुभम श्रीरंग कस्तुरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२९५	भारत गोदरु गदेकार	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२९६	ढेकलु कान्हू राउत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२९७	दिवाकर पैका सरपे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२९८	किसन सन्यासी डायले	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
२९९	परशुराम पिसाजी हस्से	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३००	रामदास वालु कस्तुरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३०१	उरकुडा कारु सरपे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३०२	अविनाश नामदेव कस्तुरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३०३	मारोती रावजी सरपे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३०४	दिलीप गोदरु गदेकार	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३०५	गणपत किसन डायले	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३०६	आकाश परशुराम हस्से	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३०७	सदाशिव देवाजी मंडरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३०८	गोपाळा कारु कस्तुरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३०९	प्रफुल किसन कस्तुरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३१०	साईनाथ किसन कस्तुरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३११	सुरेश नारायण राऊत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३१२	सदाशिव बोंडकुजी राऊत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३१३	सुकराम फकरु गुडी	चेकठाणेवासना	पोंभुर्णा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
३१४	रविकांत पांडुरंग राऊत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३१५	यादव गोमाजी राऊत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३१६	केशव डोनू गुडी	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३१७	निखील केशव गुडी	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३१८	साधना रमेश शिंदे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३१९	सुभाष संभाजी देऊरघरे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३२०	नितीन रावजी सरपे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३२१	आबाजी उरकुडा सरपे	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३२२	धनराज ढेकलू राऊत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३२३	चक्रदास ढेकलू राऊत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३२४	माणिकचंद ढेकलू राऊत	चेकठाणेवासना	पोंभुर्णा
३२५	सुभाष सखाराम सोनटक्के	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
३२६	रुंदाबाई देवानंद सोनटक्के	पिपरी देशपांडे	पोंभुर्णा
३२७	सिंधुबाई कालीदास मंडोगडे	फुटाना	पोंभुर्णा
३२८	शोभा नक्टु राऊत	फुटाना	पोंभुर्णा
३२९	छबुताई तुकाराम मंडोगडे	फुटाना	पोंभुर्णा
३३०	वर्षा प्रविण मंडोगडे	फुटाना	पोंभुर्णा
३३१	भावना हनुमान महामंडरे	फुटाना	पोंभुर्णा
३३२	पत्रु रुषी राऊत	फुटाना	पोंभुर्णा
३३३	वामण मंगरु राऊत	फुटाना	पोंभुर्णा
३३४	भाऊजी मंगरु शिंदे	फुटाना	पोंभुर्णा
३३५	बंडु भाऊजी शिंदे	फुटाना	पोंभुर्णा
३३६	विठ्ठल कवडु गुडलावार	फुटाना	पोंभुर्णा
३३७	बंडु रामन्ना भिमणवार	फुटाना	पोंभुर्णा
३३८	सुरेश रामन्ना भिमणवार	फुटाना	पोंभुर्णा
३३९	सुधाकर लचमा बैरेवार	फुटाना	पोंभुर्णा
३४०	सुरेश रामा सोपनकर	फुटाना	पोंभुर्णा
३४१	राजु देवाजी सोपनकर	फुटाना	पोंभुर्णा
३४२	मोतीराम तुळशिराम राऊत	फुटाना	पोंभुर्णा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
३४३	गंगाधर तुळशिराम राऊत	फुटाना	पोंभुर्णा
३४४	प्रभाकर मंगरु राऊत	फुटाना	पोंभुर्णा
३४५	दिवाकर देवाजी सोपनकर	फुटाना	पोंभुर्णा
३४६	किशोर रुषी राऊत	फुटाना	पोंभुर्णा
३४७	अल्काबाई महेंद्र महामंडरे	फुटाना	पोंभुर्णा
३४८	देविदास कैकाडु राऊत	फुटाना	पोंभुर्णा
३४९	विलास कैकाडु राऊत	फुटाना	पोंभुर्णा
३५०	श्रीधर गजानन बैरेवार	फुटाना	पोंभुर्णा
३५१	बापुजी मारोती राऊत	फुटाना	पोंभुर्णा
३५२	वासुदेव सुरेश सोपनकार	फुटाना	पोंभुर्णा
३५३	चरणदास कान्हु मंडोगडे	फुटाना	पोंभुर्णा
३५४	देविदास कान्हु मंडोगडे	फुटाना	पोंभुर्णा
३५५	गोपाळा घुरकु महामंडरे	फुटाना	पोंभुर्णा
३५६	बंडु मारोती राऊत	फुटाना	पोंभुर्णा
३५७	रविद्र मारोती राऊत	फुटाना	पोंभुर्णा
३५८	उमेश ढेकलु बैरेवार	फुटाना	पोंभुर्णा
३५९	बाबुराव घुरकु महामंडरे	फुटाना	पोंभुर्णा
३६०	तुमराज बाबुराव महामंडरे	फुटाना	पोंभुर्णा
३६१	अंकुश बाबुराव महामंडरे	फुटाना	पोंभुर्णा
३६२	शोभा धोंडु वाघाडे	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३६३	ऋषी पैकन ठमके	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३६४	राजेश्वर भिवा गेडाम	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३६५	चंपत बालाजी पेटकर	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३६६	बंडु काशिनाथ सोनटक्के	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३६७	शोभा मनोहर सोनटक्के	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३६८	नथ्युजी बालीजी ठमके	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३६९	मायाबाई लक्ष्मण माडवगडे	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३७०	राजु महादेव सोनटक्के	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३७१	धनेश्वर महादेव सोनटक्के	नांदगाव पोडे	बल्लारपूर

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
३७२	बाबा महादेव सोनटक्के	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३७३	दिवाकर विठठल भोयर	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३७४	विजेंद्र कवडू सोनटक्के	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३७५	अरून सुर्यभान चमबुलवार	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३७६	चंद्रकला बाबुराव बावणे	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३७७	रत्नाकर तुळशिराम सोनटक्के	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३७८	मंदा ऋषी बावणे	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३७९	गोंडीनबाई बापुजी सोनटक्के	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३८०	सुंदराबाई लक्ष्मन सोनटक्के	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३८१	मोहन तुळशिराम सोनटक्के	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३८२	लिलीबाई सदाशिव देबटवार	नांदगाव पोडे	बल्लारपूर
३८३	सुनिल किसन इंगोले	विसापूर	बल्लारपूर
३८४	कैलास किसन इंगोले	विसापूर	बल्लारपूर
३८५	बापुराव उध्दव सावरकर	विसापूर	बल्लारपूर
३८६	राजू बनारसी चौधरी	विसापूर	बल्लारपूर
३८७	नथू महादेव चौधरी	विसापूर	बल्लारपूर
३८८	दत्तू मारोती निकोडे	विसापूर	बल्लारपूर
३८९	विठठल रामचंद्र कपाटे	विसापूर	बल्लारपूर
३९०	अशोक उध्दव कांबळे	विसापूर	बल्लारपूर
३९१	श्रीहरी संभा पारशिवे	विसापूर	बल्लारपूर
३९२	अशोक जगन्नाथ सोनटक्के	विसापूर	बल्लारपूर
३९३	सुनिल अशोक सोनटक्के	विसापूर	बल्लारपूर
३९४	उत्तम सोनटक्के	विसापूर	बल्लारपूर
३९५	ताईबाई नाने	विसापूर	बल्लारपूर
३९६	ज्ञानेश्वर अमृत बरगट	विसापूर	बल्लारपूर
३९७	अनुसया प्रभाकर बावनकर	विसापूर	बल्लारपूर
३९८	साईनाथ वासुदेव सोनटक्के	विसापूर	बल्लारपूर
३९९	नामदेव रामचंद्र बावणे	विसापूर	बल्लारपूर
४००	नथू तुकाराम सोनटक्के	विसापूर	बल्लारपूर

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
४०१	नारायण शिकारदार	विसापूर	बल्लारपूर
४०२	हरिदास वासुदेव तांदुळकर	विसापूर	बल्लारपूर
४०३	सुभाष बापुराव पारशिवे	विसापूर	बल्लारपूर
४०४	प्रविण बापुराव पुप्पुलवार	विसापूर	बल्लारपूर
४०५	महादेव जगन गोधळी	बामणी	बल्लारपूर
४०६	लटारी जगन गोधळी	बामणी	बल्लारपूर
४०७	अनिल अर्जुन राउत	बामणी	बल्लारपूर
४०८	बबन दशरथ सोनवणे	बामणी	बल्लारपूर
४०९	वासुदेव लटारी पिंपळकर	बामणी	बल्लारपूर
४१०	रमेश सदाशिव भोयर	बामणी	बल्लारपूर
४११	अजय मारोतराव दरवडे	बामणी	बल्लारपूर
४१२	संजय मारोतराव दरवडे	बामणी	बल्लारपूर
४१३	छाया प्रभाकर उमाटे	बामणी	बल्लारपूर
४१४	बंडु गजानन भोयर	बामणी	बल्लारपूर
४१५	ताईबाई जगन भोयर	बामणी	बल्लारपूर
४१६	सुखदेव मारोती भोयर	बामणी	बल्लारपूर
४१७	विजय भिवा राउत	बामणी	बल्लारपूर
४१८	मंजुळा सूखदेव भोयर	बामणी	बल्लारपूर
४१९	गोंडीनबाई मारोती भोयर	बामणी	बल्लारपूर
४२०	संतोष कवडु गेडाम	बामणी	बल्लारपूर
४२१	मारेश्वर लटारी पिंपळकर	बामणी	बल्लारपूर
४२२	देवराव राघोबा पिंपळकर	बामणी	बल्लारपूर
४२३	नागो तुकाराम कामटकर	बामणी	बल्लारपूर
४२४	धनराज प्रताप गेडाम	बामणी	बल्लारपूर
४२५	विठोबा तुळशिराम गोधळी	बामणी	बल्लारपूर
४२६	दशरथ काशिनाथ भोयर	बामणी	बल्लारपूर
४२७	रामदास महारु भोयर	बामणी	बल्लारपूर
४२८	श्रावण विस्तारी भोयर	बामणी	बल्लारपूर
४२९	विठोबा बालाजी उमाटे	बामणी	बल्लारपूर

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
४३०	भाउजी पांडुरग भोयर	बामणी	बल्लारपूर
४३१	मंजुळाबाई गोमा ठाकुर	बामणी	बल्लारपूर
४३२	सुरेश पोचु नागोसे	बामणी	बल्लारपूर
४३३	श्रावण बळीराम मोटघरे	बामणी	बल्लारपूर
४३४	गोडीनबाई कर्ण गेडाम	बामणी	बल्लारपूर
४३५	विनोद तूळशिराम गोधळी	बामणी	बल्लारपूर
४३६	सखाराम शिवराम भोयर	बामणी	बल्लारपूर
४३७	बयाबाई हनुमंत कोठारकर	बामणी	बल्लारपूर
४३८	मारोती कवडु भोयर	बामणी	बल्लारपूर
४३९	दत्तु भाउजी पिपळकर	बामणी	बल्लारपूर
४४०	शंकर रामजी पिंपळकर	बामणी	बल्लारपूर
४४१	गणपत रामाजी पिंपळकर	बामणी	बल्लारपूर
४४२	नामदेव बिजा पिंपळकर	बामणी	बल्लारपूर
४४३	नानाजी शिवराम पिंपळकर	बामणी	बल्लारपूर
४४४	लक्ष्मण रामा भोयर	बामणी	बल्लारपूर
४४५	बयाबाई प्रभु पिंपळकर	बामणी	बल्लारपूर
४४६	बंडु बाबुराव पिंपळकर	बामणी	बल्लारपूर
४४७	अनिल श्रावण शेंडे	बामणी	बल्लारपूर
४४८	रमेश श्रावण शेडे	बामणी	बल्लारपूर
४४९	शिला पुरुषोत्तम खामनकर	बामणी	बल्लारपूर
४५०	कान्हु येसा भोयर	बामणी	बल्लारपूर
४५१	किसन कवडु भोयर	बामणी	बल्लारपूर
४५२	रामा कोन्डु राजुरकर	बामणी	बल्लारपूर
४५३	नानाजी बाबुराव पिंपळकर	बामणी	बल्लारपूर
४५४	कल्पना सुरेश गेडाम	बामणी	बल्लारपूर
४५५	अमर बंडु चचाणे	बामणी	बल्लारपूर
४५६	ईश्वर तुकाराम उमाटे	बामणी	बल्लारपूर
४५७	सुंनदा गजानन मडरे	बामणी	बल्लारपूर
४५८	विनोद बळीराम मोटघरे	बामणी	बल्लारपूर

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
४५९	देवराव भिवा राउत	बामणी	बल्लारपूर
४६०	नानाजी बाबुराव भोयर	बामणी	बल्लारपूर
४६१	विजय कवडु गोडाम	बामणी	बल्लारपूर
४६२	ज्योशना संजय गोधळी	बामणी	बल्लारपूर
४६३	प्रदिप मारोती भोयर	बामणी	बल्लारपूर
४६४	दिलीप राघोबा गोंधळी	बामणी	बल्लारपूर
४६५	सुरेश सोमा पाचभाई	बामणी	बल्लारपूर
४६६	एकनाथ भिमा भोयर	बामणी	बल्लारपूर
४६७	मंदा सदाशिव भोयर	बामणी	बल्लारपूर
४६८	पत्रु बाबुराव राउत	बामणी	बल्लारपूर
४६९	महादेव जगन गोधळी	बामणी	बल्लारपूर
४७०	बंडु वारलु राउत	बामणी	बल्लारपूर
४७१	लटारी जगन गोधळी	बामणी	बल्लारपूर
४७२	विनायक शिवराम गडकर	बामणी	बल्लारपूर
४७३	कवडु मंगरु वाघाडे	बामणी	बल्लारपूर
४७४	रविद्र मंगरु वाघाडे	बामणी	बल्लारपूर
४७५	बापुजी कावरु गडकर	बामणी	बल्लारपूर
४७६	अंकुश लटारु राउत	बामणी	बल्लारपूर
४७७	भातुजी बुधा राउत	बामणी	बल्लारपूर
४७८	अमोल भिमराव गडकर	बामणी	बल्लारपूर
४७९	संदिप धवन गडकर	बामणी	बल्लारपूर
४८०	अरुण शिवराम गडकर	बामणी	बल्लारपूर
४८१	शोभाबाई गोमा राउत	बामणी	बल्लारपूर
४८२	बापुजी सितारात गडका	बामणी	बल्लारपूर
४८३	संतोष सिताराम गडकर	बामणी	बल्लारपूर
४८४	साईनाथ बुधाजी कार्लेकर	जुनोना	चंद्रपूर
४८५	दिवाकर महादेव जीझीलवार	शिवणीचोर	चंद्रपूर
४८६	संतोष सुधाकर निंदेकर	शिवणीचोर	चंद्रपूर
४८७	संजय रत्नाकर चौरे	दुर्गापूर	चंद्रपूर

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
४८८	उत्तम बापुजी कोतकीडवार	बेलसनी	चंद्रपूर
४८९	अशोक उद्धव पड्गेलवार	बेलसनी	चंद्रपूर
४९०	देवांगण अशोक पड्गेलवार	बेलसनी	चंद्रपूर
४९१	अक्षय मारोती आडपेवार	बेलसनी	चंद्रपूर
४९२	रामा मारोती इंगोले	बेलसनी	चंद्रपूर
४९३	कैलास मारोती इंगोले	बेलसनी	चंद्रपूर
४९४	माधव कृष्णाजी बावणे	ताडाळी	चंद्रपूर
४९५	राहुल हरिदास शेंडे	ताडाळी	चंद्रपूर
४९६	गजानन अच्युतराव सुरणार	पाटण	जिवती
४९७	फत्तू गणपती राठोड	पाटण	जिवती
४९८	मोतुबाई बालाजी राठोड	पाटण	जिवती
४९९	गोराखनाथ भीमराव जाधव	पाटण	जिवती
५००	अंकुश गोविंद राठोड	पाटण	जिवती
५०१	विष्णू पोमा राठोड	पाटण	जिवती
५०२	रामराव व्यंकटी पवार	पाटण	जिवती
५०३	विनोद पोमा राठोड	पाटण	जिवती
५०४	सीताराम धान्सिंग राठोड	पाटण	जिवती
५०५	विठ्ठल कांटीराम राठोड	पाटण	जिवती
५०६	शिवाजी नामदेव जाधव	पाटण	जिवती
५०७	रावसाहेब सुभाष पवार	पाटण	जिवती
५०८	देविदास सीताराम राठोड	पाटण	जिवती
५०९	प्रकाश विठ्ठल राठोड	पाटण	जिवती
५१०	विठ्ठल व्यंकटी पवार	पाटण	जिवती
५११	संतोष बालाजी राठोड	पाटण	जिवती
५१२	नंदू कांटी राम जाधव	पाटण	जिवती
५१३	पंडित हेमाजी जाधव	पाटण	जिवती
५१४	बालाजी गणपती राठोड	पाटण	जिवती
५१५	शंकर नामदेव जाधव	पाटण	जिवती
५१६	मारोती पंडित जाधव	पाटण	जिवती

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
५१७	गोविंद देविदास चव्हाण	पाटण	जिवती
५१८	बाळू गोविंद चव्हाण	पाटण	जिवती
५१९	पांडुरंग हरी राठोड	पाटण	जिवती
५२०	प्रल्हाद पांडुरंग राठोड	पाटण	जिवती
५२१	शंकर तातेराव चव्हाण	पाटण	जिवती
५२२	नीलाबाई वामान पवार	आसापूर	जिवती
५२३	किसान लक्षमण राठोड	आसापूर	जिवती
५२४	सुनील रमेश जाधव	आसापूर	जिवती
५२५	संतोष बालाजी केंद्रे	आसापूर	जिवती
५२६	प्रकाश हिरामण राठोड	आसापूर	जिवती
५२७	अनिल प्रकाश राठोड	आसापूर	जिवती
५२८	सुरेश शामराव पवार	आसापूर	जिवती
५२९	संतोष दामू पवार	आसापूर	जिवती
५३०	सुभाष पांडू राठोड	आसापूर	जिवती
५३१	सुरेश माणिक पवार	आसापूर	जिवती
५३२	वसंत रामा पवार	आसापूर	जिवती
५३३	गोवर्धन आनंदराव राठोड	आसापूर	जिवती
५३४	विलास उत्तम राठोड	आसापूर	जिवती
५३५	शेवान्ताबाई बाळासाहेब पवार	आसापूर	जिवती
५३६	मारोती तुकाराम राठोड	आसापूर	जिवती
५३७	बंडू सखाराम राठोड	आसापूर	जिवती
५३८	पुंडलिक व्यंकटी पवार	आसापूर	जिवती
५३९	रामराव पांडुरंग कागणे	नोकेवाडा	जिवती
५४०	विजय दत्ता केंद्रे	नोकेवाडा	जिवती
५४१	सौदागर नागोराव कांदे	नोकेवाडा	जिवती
५४२	जयराम सौदागर कांदे	नोकेवाडा	जिवती
५४३	रोहिदास मारोती केंद्रे	नोकेवाडा	जिवती
५४४	रामकिसन शेषेराव केंद्रे	नोकेवाडा	जिवती
५४५	भगवान शेषेराव केंद्रे	नोकेवाडा	जिवती

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
५४६	शिवाबाई शिवाजी पाल्वडे	नोकेवाडा	जिवती
५४७	सुदाम निवृत्ती भाताने	नोकेवाडा	जिवती
५४८	रोहिदास हरी चव्हाण	नोकेवाडा	जिवती
५४९	सुनील रोहिदास चव्हाण	नोकेवाडा	जिवती
५५०	उद्दाल तुकाराम आडे	नोकेवाडा	जिवती
५५१	निर्मला बापूराव जाधव	नोकेवाडा	जिवती
५५२	उमाजी बापूराव जाधव	नोकेवाडा	जिवती
५५३	गणेश भादरू चव्हाण	नोकेवाडा	जिवती
५५४	सुराज हरसिंग आडे	नोकेवाडा	जिवती
५५५	सोमला सकरू चव्हाण	नोकेवाडा	जिवती
५५६	संतोष सुरेश आडे	नोकेवाडा	जिवती
५५७	उत्तम देवसिंग पवार	नोकेवाडा	जिवती
५५८	देविदास ठावरु आडे	नोकेवाडा	जिवती
५५९	विठ्ठल हरी राठोड	नोकेवाडा	जिवती
५६०	हरी शामा राठोड	नोकेवाडा	जिवती
५६१	सटवाजी तुकाराम मेटकर	नोकेवाडा	जिवती
५६२	पांडुरंग हरी चव्हाण	नोकेवाडा	जिवती
५६३	सुरेश रामजी जाधव	नोकेवाडा	जिवती
५६४	बंडू किसन राठोड	नोकेवाडा	जिवती
५६५	विनोद बंडू राठोड	नोकेवाडा	जिवती
५६६	बबन बापूराव जाधव	नोकेवाडा	जिवती
५६७	सखाराम उमाजी राठोड	नोकेवाडा	जिवती
५६८	सुनिता लाक्षमन पवार	नोकेवाडा	जिवती
५६९	चरनदास देविदास जाधव	नोकेवाडा	जिवती
५७०	आबास शंकर राठोड	नोकेवाडा	जिवती
५७१	उत्तम मेघाजी राठोड	नोकेवाडा	जिवती
५७२	पंचुबाई देविदास जाधव	नोकेवाडा	जिवती
५७३	पांडुरंग धोंडीबा राठोड	नोकेवाडा	जिवती
५७४	विठ्ठल मोतीराम पवार	नोकेवाडा	जिवती

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
५७५	सुखदेव वैजनाथ आडे	नोकेवाडा	जिवती
५७६	बाळू धनु पवार	नोकेवाडा	जिवती
५७७	पांडुरंग सखाराम चव्हाण	नोकेवाडा	जिवती
५७८	पारुबाई धनु पवार	नोकेवाडा	जिवती
५७९	शंकर भीमराव राठोड	नोकेवाडा	जिवती
५८०	बापूराव भोजू जाधव	नोकेवाडा	जिवती
५८१	राजू रामजी राठोड	नोकेवाडा	जिवती
५८२	वामन चंदू पवार	नोकेवाडा	जिवती
५८३	प्रकाश सुरेश आडे	नोकेवाडा	जिवती
५८४	चंद्रभान लक्ष्मन जाधव	नोकेवाडा	जिवती
५८५	किशोर तुकाराम राठोड	नोकेवाडा	जिवती
५८६	तुकाराम श्यामा राठोड	नोकेवाडा	जिवती
५८७	नामदेव मेरशिंग जाधव	नोकेवाडा	जिवती
५८८	विठ्ठल भदरू चव्हाण	नोकेवाडा	जिवती
५८९	दिलीप देवसिंग आडे	नोकेवाडा	जिवती
५९०	प्रकाश रामजी राठोड	नोकेवाडा	जिवती
५९१	मंगीलाल पनसिंग चव्हाण	नोकेवाडा	जिवती
५९२	सावित्राबाई हरी जाधव	नोकेवाडा	जिवती
५९३	रूपसिंग सोमाला राठोड	नोकेवाडा	जिवती
५९४	पांडुरंग हरी जाधव	नोकेवाडा	जिवती
५९५	गोविंद हरी जाधव	नोकेवाडा	जिवती
५९६	थावरू कोबाजी चव्हाण	नोकेवाडा	जिवती
५९७	सुरेखा तुकाराम राठोड	नोकेवाडा	जिवती
५९८	उखंडराव कोबाजी चव्हाण	नोकेवाडा	जिवती
५९९	चंदू देवसिंग पवार	नोकेवाडा	जिवती
६००	अनिल उत्तम पवार	नोकेवाडा	जिवती
६०१	रघुनाथ दासू आडे	नोकेवाडा	जिवती
६०२	सुनील बाबू पवार	नोकेवाडा	जिवती
६०३	प्रवीण बाबू पवार	नोकेवाडा	जिवती

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
६०४	सुरेश देवसिंग आडे	नोकेवाडा	जिवती
६०५	रमेश तुकाराम आडे	नोकेवाडा	जिवती
६०६	शंकर कानिराम पवार	नोकेवाडा	जिवती
६०७	राजू गणेश जाधव	नोकेवाडा	जिवती
६०८	रवींद्र प्रकाश राठोड	नोकेवाडा	जिवती
६०९	कैलास प्रल्हाद आडे	नोकेवाडा	जिवती
६१०	प्रल्हाद देवसिंग आडे	नोकेवाडा	जिवती
६११	सर्जेराव मालोजी खांडेकर	नोकेवाडा	जिवती
६१२	बाबाराव राघोजी खांडेकर	नोकेवाडा	जिवती
६१३	चंद्रकांत राघोजी खांडेकर	नोकेवाडा	जिवती
६१४	सुर्यकांत बाबाराव खांडेकर	नोकेवाडा	जिवती
६१५	अर्जुन सोपान खांडेकर	नोकेवाडा	जिवती
६१६	बालाजी खंडू कुन्द्गीर	नोकेवाडा	जिवती
६१७	गोपाल सोपान सुरणार	नोकेवाडा	जिवती
६१८	तिरुपती दत्ता पांडरे	नोकेवाडा	जिवती
६१९	रामदास दत्ता पांडरे	नोकेवाडा	जिवती
६२०	यमुनाबाई ज्ञानोबा सुरणार	नोकेवाडा	जिवती
६२१	दत्ता बापूराव पांडरे	नोकेवाडा	जिवती
६२२	रमेश खंडू कुन्द्गीर	नोकेवाडा	जिवती
६२३	भाऊराव राम किसान सुरणार	नोकेवाडा	जिवती
६२४	कोंडीबा सोपान खांडेकर	नोकेवाडा	जिवती
६२५	रामराव अंबाजी खांडेकर	नोकेवाडा	जिवती
६२६	श्रीदास उत्तम राठोड	कोदेपूर	जिवती
६२७	रामकिसन उत्तम चव्हाण	कोदेपूर	जिवती
६२८	कनटी राम दिगंबर राठोड	कोदेपूर	जिवती
६२९	चरणदास उत्तम राठोड	कोदेपूर	जिवती
६३०	प्रेमदास दिगाम्बार राठोड	कोदेपूर	जिवती
६३१	चंदू लीन्गुजी जाधव	कोदेपूर	जिवती
६३२	परमेश्वर लक्ष्मण राठोड	कोदेपूर	जिवती

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
६३३	शिवाजी चोखळा चव्हाण	कोदेपूर	जिवती
६३४	किसान सोमाला राठोड	कोदेपूर	जिवती
६३५	विकास उत्तम चव्हाण	कोदेपूर	जिवती
६३६	सुधाकर शिवाजी चव्हाण	कोदेपूर	जिवती
६३७	देवला चोखला चव्हाण	कोदेपूर	जिवती
६३८	बळीराम भीमा चव्हाण	कोदेपूर	जिवती
६३९	रामेश्वर देवला चव्हाण	कोदेपूर	जिवती
६४०	बळीराम अंबादास चव्हाण	कोदेपूर	जिवती
६४१	शामराव चव्हाण	कोदेपूर	जिवती
६४२	राजेश देवला चव्हाण	कोदेपूर	जिवती
६४३	मोहान उत्तम चव्हाण	कोदेपूर	जिवती
६४४	रामेश्वर मसनाजी मुकणर	टेकामांडवा	जिवती
६४५	सुशीलाबाई भागाजी सुरनार	मराई पाटण	जिवती
६४६	पांडुरंग जगन फुकटवाड	राहपल्ली खुर्द	जिवती
६४७	रामदास गंगाधर नालबले	राहपल्ली खुर्द	जिवती
६४८	चंद्रकांत रामकिसन शेवाळे	राहपल्ली खुर्द	जिवती
६४९	योगिता चंद्रकांत घडे	राहपल्ली खुर्द	जिवती
६५०	माधव रामजी नलबले	राहपल्ली खुर्द	जिवती
६५१	विठ्ठल जगन फुकटवाड	राहपल्ली खुर्द	जिवती
६५२	राधाबाई तुळशीराम शेवाळे	राहपल्ली खुर्द	जिवती
६५३	रमेश माधव नलबले	राहपल्ली खुर्द	जिवती
६५४	तुकाराम विठ्ठल माने	राहपल्ली खुर्द	जिवती
६५५	सोपान जैववंता हुलगिरे	राहपल्ली खुर्द	जिवती
६५६	जैवंता मारोती मुंडे	राहपल्ली खुर्द	जिवती
६५७	दिगंबर जैवता हुलगिरे	राहपल्ली खुर्द	जिवती
६५८	दिगंबर मोतीराम उपरवाड	राहपल्ली खुर्द	जिवती
६५९	विठ्ठल सीताराम घुले	राहपल्ली खुर्द	जिवती
६६०	शंकर सीताराम घुले	राहपल्ली खुर्द	जिवती
६६१	सीताराम केरबा घुले	राहपल्ली खुर्द	जिवती

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
६६२	परशुराम दिगंबर उपरवाड	राहपल्ली खुर्द	जिवती
६६३	नाथराव उद्धवराव घुले	राहपल्ली खुर्द	जिवती
६६४	नारायण लक्ष्मन नुनुंचे	राहपल्ली खुर्द	जिवती
६६५	बळी मारोती मुंडे	राहपल्ली खुर्द	जिवती
६६६	गोपीनाथ संभाजी चोले	राहपल्ली खुर्द	जिवती
६६७	नितेश गोपीनाथ चोले	राहपल्ली खुर्द	जिवती
६६८	नारायण रामचंद्र बोरुळे	राहपल्ली खुर्द	जिवती
६६९	ज्ञानोबा तुळशीराम बेडदे	राहपल्ली खुर्द	जिवती
६७०	संजय बापूराव सूर्यवंशी	राहपल्ली खुर्द	जिवती
६७१	रामकिसन रघुनाथ शेवाळे	राहपल्ली खुर्द	जिवती
६७२	केरबा अंकुश माने	राहपल्ली खुर्द	जिवती
६७३	राजेंद्र भीमराव चांदुरे	राहपल्ली खुर्द	जिवती
६७४	दिनानाथ गानाग्रम इंडले	राहपल्ली खुर्द	जिवती
६७५	दशरथ केरबा माने	राहपल्ली खुर्द	जिवती
६७६	सदानंद रामकिसन शेवाळे	राहपल्ली खुर्द	जिवती
६७७	गुरुनाथ नार्शिग घडे	राहपल्ली खुर्द	जिवती
६७८	खंडू दगडू कासार	राहपल्ली खुर्द	जिवती
६७९	बालाजी रामराव करेवाड	राहपल्ली खुर्द	जिवती
६८०	शांताबाई नार्शिग घडे	राहपल्ली खुर्द	जिवती
६८१	परमेश्वर दिगंबर उपरवाड	राहपल्ली खुर्द	जिवती
६८२	ग्यानोबा तुळशीराम बेडदे	राहपल्ली खुर्द	जिवती
६८३	रमेश उद्धवराव घुले	राहपल्ली खुर्द	जिवती
६८४	रामराव महादू करेवाड	राहपल्ली खुर्द	जिवती
६८५	श्यामसुंदर रामराव करेवाड	राहपल्ली खुर्द	जिवती
६८६	रामेश्वर नारायण नुनुंचे	राहपल्ली खुर्द	जिवती
६८७	पाटलोबा उद्धवराव घुले	राहपल्ली खुर्द	जिवती
६८८	काशिनाथ गंगाराम इंदले	राहपल्ली खुर्द	जिवती
६८९	जगन रामचंद्र फुकटवाड	राहपल्ली खुर्द	जिवती
६९०	पांडुरंग प्रकाश होळ्बे	भोक्सापूर	जिवती

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
६९१	निवृत्ती बाजीराव सलगर	भोक्सापूर	जिवती
६९२	गजानन बाजीराव सलगर	भोक्सापूर	जिवती
६९३	किशोर प्रकाश होळ्बे	भोक्सापूर	जिवती
६९४	सीताराम दत्ता कवडे	भोक्सापूर	जिवती
६९५	दत्ता बळीराम गोरे	भोक्सापूर	जिवती
६९६	भगवान लिंबाजी दिंडे	भोक्सापूर	जिवती
६९७	गोविंद लिंबाजी दिंडे	भोक्सापूर	जिवती
६९८	सुर्यकांत संभाजी गोरे	भोक्सापूर	जिवती
६९९	केशव अशोक पोले	भोक्सापूर	जिवती
७००	लिंबाजी रामचंद्र दिंडे	भोक्सापूर	जिवती
७०१	धरबा नरहरी गडदे	भोक्सापूर	जिवती
७०२	संभाजी नरहरी गडदे	भोक्सापूर	जिवती
७०३	शिवाजी अप्पाराव गुट्टे	पुडीयाल मोहदा	जिवती
७०४	दत्ता शिवाजी गुट्टे	पुडीयाल मोहदा	जिवती
७०५	भगवान अमरदास गीते	पुडीयाल मोहदा	जिवती
७०६	माधव ज्ञानोबा केंद्रे	पुडीयाल मोहदा	जिवती
७०७	परमेश्वर मदवराव केंद्रे	पुडीयाल मोहदा	जिवती
७०८	संभाजी लक्ष्मन गुट्टे	पुडीयाल मोहदा	जिवती
७०९	अनिल देविदास पवार	केकेझरी	जिवती
७१०	देविदास यावरु राठोड	केकेझरी	जिवती
७११	गजानन देविदास राठोड	केकेझरी	जिवती
७१२	सुनिता व्यंकटी आडे	केकेझरी	जिवती
७१३	अंबादास तेजू पवार	केकेझरी	जिवती
७१४	माधव उत्तम चव्हाण	देवलागुडा	जिवती
७१५	रामदास मारोती राठोड	देवलागुडा	जिवती
७१६	विकास रघुनाथ राठोड	देवलागुडा	जिवती
७१७	राजेश शंकर जाधव	देवलागुडा	जिवती
७१८	अंकुश किसान जाधव	देवलागुडा	जिवती
७१९	नाथराव प्रभू पवार	देवलागुडा	जिवती

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
७२०	महादेव बाळू चव्हाण	देवलागुडा	जिवती
७२१	शंकर बालू चव्हाण	देवलागुडा	जिवती
७२२	प्रकाश विठ्ठल जाधव	देवलागुडा	जिवती
७२३	दत्ता देवराव राठोड	देवलागुडा	जिवती
७२४	संजय संकर जाधव	देवलागुडा	जिवती
७२५	शामराव खंडू चव्हाण	देवलागुडा	जिवती
७२६	अनिल शामराव चव्हाण	देवलागुडा	जिवती
७२७	गजानन पंडित अडे	देवलागुडा	जिवती
७२८	पंडित किसान आडे	देवलागुडा	जिवती
७२९	इंदल वाल्मिक पवार	देवलागुडा	जिवती
७३०	दत्ता किसान जाधव	देवलागुडा	जिवती
७३१	वाल्मिक गोविंद पवार	देवलागुडा	जिवती
७३२	सुभाष भीमराव राठोड	देवलागुडा	जिवती
७३३	गणेश सखाराम पवार	देवलागुडा	जिवती
७३४	मोतीराम वाल्मिक पवार	देवलागुडा	जिवती
७३५	इंदल शंकर चव्हाण	देवलागुडा	जिवती
७३६	नागोराव मारोती चव्हाण	देवलागुडा	जिवती
७३७	बाबू गंगाराम राठोड	देवलागुडा	जिवती
७३८	साहेवराव शंकर आडे	देवलागुडा	जिवती
७३९	संतोष उत्तम चव्हाण	देवलागुडा	जिवती
७४०	उत्तम रामा चव्हाण	देवलागुडा	जिवती
७४१	देविदास ज्ञानू चव्हाण	देवलागुडा	जिवती
७४२	गजानन पांडू जाधव	देवलागुडा	जिवती
७४३	धोंडीबा परशुराम जाधव	देवलागुडा	जिवती
७४४	परशुराम गणपती जाधव	देवलागुडा	जिवती
७४५	बनुदास शंकर राठोड	देवलागुडा	जिवती
७४६	पांडुरंग रतन राठोड	देवलागुडा	जिवती
७४७	विनोद पांडुरंग राठोड	देवलागुडा	जिवती
७४८	रामकिसन राठोड	देवलागुडा	जिवती

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
७४९	दिलीप भगवान चव्हाण	देवलागुडा	जिवती
७५०	धनु उमाजी चव्हाण	देवलागुडा	जिवती
७५१	नामदेव तुकाराम आडे	देवलागुडा	जिवती
७५२	दगडू गंगाराम राठोड	देवलागुडा	जिवती
७५३	अशोक फत्तू जाधव	देवलागुडा	जिवती
७५४	अविनाश भगवान चव्हाण	देवलागुडा	जिवती
७५५	रतन खेमा राठोड	देवलागुडा	जिवती
७५६	प्रेमदास पोम जाधव	देवलागुडा	जिवती
७५७	सुरेश किसान जाधव	देवलागुडा	जिवती
७५८	किसान पोमा जाधव	देवलागुडा	जिवती
७५९	लक्ष्मन खंडू चव्हाण	देवलागुडा	जिवती
७६०	शिवाजी प्रभू पवार	देवलागुडा	जिवती
७६१	भाऊराव धनु चव्हाण	देवलागुडा	जिवती
७६२	पांडुरंग पोमा जाधव	देवलागुडा	जिवती
७६३	संतोष उत्तम चव्हाण	देवलागुडा	जिवती
७६४	परसराम पुनाजी जाधव	मरकागोंदी	जिवती
७६५	देविदास मोतीराम जाधव	मरकागोंदी	जिवती
७६६	बालाजी शिवाजी जाधव	मरकागोंदी	जिवती
७६७	गणपत ज्योतिबा चव्हाण	मरकागोंदी	जिवती
७६८	लक्ष्मन तुळशीराम जाधव	मरकागोंदी	जिवती
७६९	संतोष मारोती आडे	मरकागोंदी	जिवती
७७०	चंद्रकला संदीप राठोड	मरकागोंदी	जिवती
७७१	पवन भीमराव राठोड	मरकागोंदी	जिवती
७७२	गणेश गंपू राठोड	मरकागोंदी	जिवती
७७३	सुशीलाबाई मोतीराम जाधव	मरकागोंदी	जिवती
७७४	सुनील प्रसराम जाधव	मरकागोंदी	जिवती
७७५	प्रवीण धोंडीराम राठोड	मरकागोंदी	जिवती
७७६	माधव ईश्वर राठोड	मरकागोंदी	जिवती
७७७	धोंडीबा लक्ष्मन राठोड	मरकागोंदी	जिवती

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
७७८	प्रकाश धोंडीबा राठोड	मरकागोंदी	जिवती
७७९	श्रावण नामदेव जाधव	मरकागोंदी	जिवती
७८०	नामदेव मेघाजी जाधव	मरकागोंदी	जिवती
७८१	गोविंद पुंडलिक राठोड	मरकागोंदी	जिवती
७८२	पंढरी अंकुश राठोड	मरकागोंदी	जिवती
७८३	बाबू तुळशीराम जाधव	मरकागोंदी	जिवती
७८४	विजय मारोती राठोड	मरकागोंदी	जिवती
७८५	दत्ता सोपान देवकते	मरकागोंदी	जिवती
७८६	संदीप बालाजी श्रीरामे	मरकागोंदी	जिवती
७८७	मारोती देविदास वडेर	मरकागोंदी	जिवती
७८८	देविदास मारोती वडेर	मरकागोंदी	जिवती
७८९	वामन देविदास वडेर	मरकागोंदी	जिवती
७९०	राजकुमार बालाजी श्रीरामे	मरकागोंदी	जिवती
७९१	केवळाबाई विठ्ठल थाडगे	मरकागोंदी	जिवती
७९२	नर्सिंग विठ्ठलराव थडागे	मरकागोंदी	जिवती
७९३	मारोती गोविंद नरोटे	मरकागोंदी	जिवती
७९४	गोविंद लिंगराम नरोटे	मरकागोंदी	जिवती
७९५	सुभाष लिंगराम नरोटे	मरकागोंदी	जिवती
७९६	दत्ता बापूराव थाडगे	मरकागोंदी	जिवती
७९७	नीलकंठ श्रीपती करले	मरकागोंदी	जिवती
७९८	उर्मिला गोविंद श्रीरामे	मरकागोंदी	जिवती
७९९	उत्तम सोपान देवकते	मरकागोंदी	जिवती
८००	पार्वताबाई शंकर शेंडे	कापसी	सावली
८०१	कमलबाई शामराव जणगनवार	कापसी	सावली
८०२	बाबाजी कवडु मेश्राम	कापसी	सावली
८०३	कुळाजी डोकुजी शेंडे	कापसी	सावली
८०४	अनुबाई शंकर भोयर	कापसी	सावली
८०५	सोमाजी विठोबा शेंडे	कापसी	सावली
८०६	गिरमाजी भोयर	कापसी	सावली

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
८०७	तुळशिदास रामभाऊ मेश्राम	कापसी	सावली
८०८	पैकुजी विठु साखरे	कापसी	सावली
८०९	अंगादास ताणु साखरे	कापसी	सावली
८१०	नेताजी श्रावण मारभते	कापसी	सावली
११	नारायण दोडकु भोयर	कापसी	सावली
८१२	काशिनाथ केशव मेश्राम	जिबगांव	सावली
८१३	शंकर श्रिहरी भोयर	जिबगांव	सावली
८१४	हिवराज सुकाजी भोयर	जिबगांव	सावली
८१५	मारोती श्रावण गेडाम	जिबगांव	सावली
८१६	रुमाजी गोविंदा गेडाम	जिबगांव	सावली
८१७	अरुण श्रावण आगरे	जिबगांव	सावली
८१८	कीशोर बालाजी शेंडे	जिबगांव	सावली
८१९	बापु जना मेश्राम	जिबगांव	सावली
८२०	गोपिचंद देवाजी गेडाम	जिबगांव	सावली
८२१	गणपत बुधा गेडाम	जिबगांव	सावली
८२२	रमेश वारलुजी मंडोगडे	जिबगांव	सावली
८२३	बाबुराव बुधा गेडाम	जिबगांव	सावली
८२४	गणपत कवडु शेंडे	जिबगांव	सावली
८२५	मयुर मधुकर मंडेगडे	जिबगांव	सावली
८२६	इश्वर विठु भोयर	जिबगांव	सावली
८२७	बारु कवडु भोयर	जिबगांव	सावली
८२८	बापुजी दोडकु आगरे	जिबगांव	सावली
८२९	गोपिचंद देवाजी गेडाम	जिबगांव	सावली
८३०	विनोद श्रावण आगरे	जिबगांव	सावली
८३१	बाळकृष्ण रुषी भोयर	जिबगांव	सावली
८३२	चाम्बारु दिना गोहणे	जिबगांव	सावली
८३३	मिनाश्री अनिल गेडाम	जिबगांव	सावली
८३४	सईबाई वसंत झबाडे	जिबगांव	सावली
८३५	विकास एकनाथ भोयर	जिबगांव	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
८३६	गोमन आशान्ना मेश्राम	जिबगांव	सावली
८३७	विनोद खेकळु मेश्राम	जिबगांव	सावली
८३८	सोमाजी आडकु आगरे	जिबगांव	सावली
८३९	सुधिर शंकर भोयर	जिबगांव	सावली
८४०	मोतीराम श्रीहरी ठाकुर	जिबगांव	सावली
८४१	शत्रुघन आशान्ना मेश्राम	जिबगांव	सावली
८४२	निनाजी झिट्टु भोयर	जिबगांव	सावली
८४३	काशिनाथ भीका भोयर	जिबगांव	सावली
८४४	बुधाजी बोनु गेडाम	जिबगांव	सावली
८४५	रुमाजी गोविंदा गेडाम	जिबगांव	सावली
८४६	मधुकर लक्ष्मण गेडाम	जिबगांव	सावली
८४७	एकनाथ लक्ष्मण शिंदे	जिबगांव	सावली
८४८	नामदेव जना मेश्राम	जिबगांव	सावली
८४९	शामराव आत्माराम शेंडे	जिबगांव	सावली
८५०	अशोक गोपाला भोयर	जिबगांव	सावली
८५१	सोमा आडकु आगरे	जिबगांव	सावली
८५२	श्रीहरी नारायन भोयर	जिबगांव	सावली
८५३	बापु जना मेश्राम	जिबगांव	सावली
८५४	उपास सोनु भोयर	जिबगांव	सावली
८५५	तुकाराम गणु भोयर	जिबगांव	सावली
८५६	निलकंठ काशिनाथ भोयर	जिबगांव	सावली
८५७	शत्रुघन आशान्ना मेश्राम	जिबगांव	सावली
८५८	मोतीराम श्रीहरी ठाकुर	जिबगांव	सावली
८५९	गणपत कवडु शेंडे	जिबगांव	सावली
८६०	नीनाजी झिट्टु भोयर	जिबगांव	सावली
८६१	काशिनाथ भिका भोयर	जिबगांव	सावली
८६२	बुधाजी बोनु गेडाम	जिबगांव	सावली
८६३	शरद काशिनाथ ठाकुर	लोंढोली	सावली
८६४	संतोष काशिनाथ ठाकुर	लोंढोली	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
८६५	लक्ष्मबाई मुर्लीधर बावणे	लोंढोली	सावली
८६६	धनराज दादाजी ठाकुर	लोंढोली	सावली
८६७	सुखदेव मनोहर बावणे	लोंढोली	सावली
८६८	रविंद्र रामा मेडपल्लीवार	लोंढोली	सावली
८६९	नेताजी रामभाउ भोयर	लोंढोली	सावली
८७०	नितेश गणपती ठाकुर	लोंढोली	सावली
८७१	मोरेश्वर हनुमंत ठमके	लोंढोली	सावली
८७२	सुनिल काशिनाथ गेडाम	लोंढोली	सावली
८७३	संजय मारोती राऊत	चांदली बुज	सावली
८७४	वैताग शंकर कोसरे	चांदली बुज	सावली
८७५	दिलीप लक्ष्मण मेश्राम	चांदली बुज	सावली
८७६	आकाश दिवाकर राऊत	चांदली बुज	सावली
८७७	दशरथ पत्रुजी गद्देवार	चांदली बुज	सावली
८७८	चेप्पा केशव राऊत	चांदली बुज	सावली
८७९	अरुन महादेव मंडवगडे	चांदली बुज	सावली
८८०	मधुकर धोंडु राऊत	चांदली बुज	सावली
८८१	विकेश मोरेश्वर राऊत	चांदली बुज	सावली
८८२	काशिनाथ कोंडु कोसरे	चांदली बुज	सावली
८८३	गोपिचंद रामाजी भलवे	चांदली बुज	सावली
८८४	रामभाऊ रत्नाकर राऊत	चांदली बुज	सावली
८८५	रामभाऊ कोंडुजी कोसरे	चांदली बुज	सावली
८८६	देवाजी कोंडुजी कोसरे	चांदली बुज	सावली
८८७	पुरुशोत्तम पत्रुजी गद्देवार	चांदली बुज	सावली
८८८	दिवाकर नागोबा राऊत	चांदली बुज	सावली
८८९	प्रभाकर बापुजी पेंटेवार	चांदली बुज	सावली
८९०	गणेश रत्नाकर राऊत	चांदली बुज	सावली
८९१	बंडु नामदेव राऊत	चांदली बुज	सावली
८९२	गणेश मारोती मुड्डावार	चांदली बुज	सावली
८९३	धुर्पता दिवाकर मेश्राम	बोरमाळा	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
८९४	गोवर्धन हनाजी भोयर	बोरमाळा	सावली
८९५	कैलास वासुदेव गेडाम	बोरमाळा	सावली
८९६	टिकाराम लक्ष्मण गेडाम	बोरमाळा	सावली
८९७	संतोष यादव गेडाम	बोरमाळा	सावली
८९८	सुभाष रामभाऊ भोयर	बोरमाळा	सावली
८९९	सुभाष परसराम मेश्राम	बोरमाळा	सावली
९००	धनराज यादव गेडाम	बोरमाळा	सावली
९०१	प्रशांत तुळशिराम गेडाम	बोरमाळा	सावली
९०२	राकेश भास्कर गेडाम	बोरमाळा	सावली
९०३	वामण गोवर्धन भोयर	बोरमाळा	सावली
९०४	भाऊराव दादाजी गेडाम	बोरमाळा	सावली
९०५	अशोक केशव गेडाम	बोरमाळा	सावली
९०६	दिलीप तरकाडु मेश्राम	बोरमाळा	सावली
९०७	हिवराज सिताराम गेडाम	बोरमाळा	सावली
९०८	नंदाजी सिताराम गेडाम	बोरमाळा	सावली
९०९	सुभाष कवडु गेडाम	बोरमाळा	सावली
९१०	तुकाराम दिवाकर गेडाम	बोरमाळा	सावली
९११	यादव झिंगरु गेडाम	बोरमाळा	सावली
९१२	दिवाकर पत्रु गेडाम	बोरमाळा	सावली
९१३	कीशोर गिरीधर मेश्राम	बोरमाळा	सावली
९१४	रावजी धर्मा गेडाम	बोरमाळा	सावली
९१५	शिवाजी दशरथ भोई	बोरमाळा	सावली
९१६	सचिन जनार्धन भोयर	बोरमाळा	सावली
९१७	गणेश मारोती गेडाम	बोरमाळा	सावली
९१८	मोresh्वर जनार्धन भोयर	बोरमाळा	सावली
९१९	रमेश रघुनाथ गेडाम	बोरमाळा	सावली
९२०	गोपाला रविंद्र मारभते	बोरमाळा	सावली
९२१	प्रमोद गोवर्धन भोयर	बोरमाळा	सावली
९२२	नरेश गिरीधर मेश्राम	बोरमाळा	सावली

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
९२३	पुरुशोत्तम भास्कर गेडाम	बोरमाळा	सावली
९२४	विनोद उद्धव मेश्राम	बोरमाळा	सावली
९२५	प्रमोद उद्धव मेश्राम	बोरमाळा	सावली
९२६	प्रकाश वासुदेव गेडाम	बोरमाळा	सावली
९२७	पिट्टु हरिदास गेडाम	बोरमाळा	सावली
९२८	गुरुदास बिसन गेडाम	बोरमाळा	सावली
९२९	नामदेव तरकाडु मेश्राम	बोरमाळा	सावली
९३०	राहुल वामण मेश्राम	बोरमाळा	सावली
९३१	देवराव तिमाजी मेश्राम	बोरमाळा	सावली
९३२	आनंद टिकाराम गेडाम	बोरमाळा	सावली
९३३	आकाश केवलदास भोयर	बोरमाळा	सावली
९३४	उद्धव आत्माराम मेश्राम	बोरमाळा	सावली
९३५	बाळु रावजी गेडाम	बोरमाळा	सावली
९३६	रत्नाकर रामचंद्र मेश्राम	बोरमाळा	सावली
९३७	कैलास मादु भोयर	बोरमाळा	सावली
९३८	प्रशांत माणिक गेडाम	बोरमाळा	सावली
९३९	रोशन कालिदास भोयर	बोरमाळा	सावली
९४०	कालिदास हना भोयर	बोरमाळा	सावली
९४१	जितेंद्र पुंडलिक गेडाम	बोरमाळा	सावली
९४२	सुरेश रविंद्र गेडाम	बोरमाळा	सावली
९४३	राकेश रत्नाकर मेश्राम	बोरमाळा	सावली
९४४	गोपाला भास्कर गेडाम	बोरमाळा	सावली
९४५	सुमित्रा वासुदेव गेडाम	बोरमाळा	सावली
९४६	वारलु चंद्रपाल शेटीवार	अंतगराव	सावली
९४७	कविता ईश्वर भलवे	चिचबोडी	सावली
९४८	कैकाळू धोंडू भलवे	चिचबोडी	सावली
९४९	मिराबाई मुरलीधर निरुडवार	चिचबोडी	सावली
९५०	पुनराम अंतू शिंदे	चिचबोडी	सावली
९५१	मोresh्वर शिवराम भलवे	चिचबोडी	सावली

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
९५२	रामदास जोगु सातारे	चिचबोडी	सावली
९५३	देवराव जोगु सातारे	चिचबोडी	सावली
९५४	दिवाकर शिवराम भलवे	चिचबोडी	सावली
९५५	मुखरू शिवा दंडीकवार	चिचबोडी	सावली
९५६	सितकुरा धोंडू चापळे	चिचबोडी	सावली
९५७	सुधाकर मुखरू दंडीकवार	चिचबोडी	सावली
९५८	गणपती डोनु भलवे	चिचबोडी	सावली
९५९	मनोहर दादाजी सोनटक्के	चिचबोडी	सावली
९६०	मधुकर दादाजी सोनटक्के	चिचबोडी	सावली
९६१	रविंद्र दादाजी सोनटक्के	चिचबोडी	सावली
९६२	वनिता गजानन भोयर	चिचबोडी	सावली
९६३	कविता गणपत दंडीकवार	चिचबोडी	सावली
९६४	मिराबाई मुरलीधर निरुडवार	चिचबोडी	सावली
९६५	लहानु पत्रूजी भलवे	चिचबोडी	सावली
९६६	रामदास पत्रू भलवे	चिचबोडी	सावली
९६७	वसंत नारायण भलवे	चिचबोडी	सावली
९६८	मधुकर नारायण भलवे	चिचबोडी	सावली
९६९	गिरीधर आत्माराम मडावी	चिचबोडी	सावली
९७०	कमलाकर आत्माराम मडावी	चिचबोडी	सावली
९७१	मनोहर आत्माराम मडावी	चिचबोडी	सावली
९७२	भाउजी बिजा सोनटक्के	चिचबोडी	सावली
९७३	गुरुदास पांडुरंग नैताम	चिचबोडी	सावली
९७४	मनोहर जोगु सातारे	चिचबोडी	सावली
९७५	नानाजी कवडू वाघाडे	चिचबोडी	सावली
९७६	सितकुरा दादाजी शिंदे	चिचबोडी	सावली
९७७	परसुराम विठ्ठल जोलमवार	चिचबोडी	सावली
९७८	गणेश परशुराम जोलमवार	चिचबोडी	सावली
९७९	मुरलीधर परशुराम जोलमवार	चिचबोडी	सावली
९८०	मोरेश्वर वारलु दंडीकवार	चिचबोडी	सावली

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
९८१	लोमेश बुधाजी महामंडरे	चिचबोडी	सावली
९८२	जनार्धन यादव बावणे	चिचबोडी	सावली
९८३	सुभाष भाऊजी सोनटक्के	चिचबोडी	सावली
९८४	तुळशिदास बुधाजी महामंडरे	चिचबोडी	सावली
९८५	भुजंग यादव बावणे	चिचबोडी	सावली
९८६	भगवान ताणू शिंदे	चिचबोडी	सावली
९८७	धर्मपाल पांडुरंग मडावी	चिचबोडी	सावली
९८८	नामदेव पांडुरंग मडावी	चिचबोडी	सावली
९८९	चरणदास पांडुरंग मडावी	चिचबोडी	सावली
९९०	संतोष मुखरू दंडीकवार	चिचबोडी	सावली
९९१	नकटू धोंडू चापळे	चिचबोडी	सावली
९९२	गोविंदा मल्ला दंडीकवार	चिचबोडी	सावली
९९३	लेखाराम गोविंदा दंडीकवार	चिचबोडी	सावली
९९४	नकटू शिवा दंडीकवार	चिचबोडी	सावली
९९५	साईनाथ रामना दंडीकवार	चिचबोडी	सावली
९९६	निलेश साईनाथ दंडीकवार	चिचबोडी	सावली
९९७	उमाजी विठ्ठल दंडीकवार	चिचबोडी	सावली
९९८	वच्छालाबाई विठ्ठल दंडीकवार	चिचबोडी	सावली
९९९	वामन गणपत कोपूलवार	चिचबोडी	सावली
१०००	गणपत रामना कोपूलवार	चिचबोडी	सावली
१००१	प्रकाश तुळशिराम निरुडवार	चिचबोडी	सावली
१००२	वामन दामोधर निरुडवार	चिचबोडी	सावली
१००३	संदीप प्रकाश निरुडवार	चिचबोडी	सावली
१००४	विलास प्रकाश निरुडवार	चिचबोडी	सावली
१००५	दामोधर तुळशिराम निरुडवार	चिचबोडी	सावली
१००६	विकास मुरलीधर निरुडवार	चिचबोडी	सावली
१००७	अनिल दादाजी भोयर	चिचबोडी	सावली
१००८	दादाजी सोमा भोयर	चिचबोडी	सावली
१००९	अमोल केशव भोयर	चिचबोडी	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१०१०	बापू कवडू चापळे	चिचबोडी	सावली
१०११	केशव सोमा भोयर	चिचबोडी	सावली
१०१२	विलास शिवराम भलवे	चिचबोडी	सावली
१०१३	शंकर नारायण चापळे	चिचबोडी	सावली
१०१४	सुखदेव धर्मा चापळे	चिचबोडी	सावली
१०१५	रामदास धोंडू भलवे	चिचबोडी	सावली
१०१६	तुकाराम रामदास भलवे	चिचबोडी	सावली
१०१७	निलेश रामदास भलवे	चिचबोडी	सावली
१०१८	बंडू कैकाळू भलवे	चिचबोडी	सावली
१०१९	जितेंद्र रामदास सातारे	चिचबोडी	सावली
१०२०	गिरीधर नानाजी वाघाडे	चिचबोडी	सावली
१०२१	मिथुन मनोहर सातारे	चिचबोडी	सावली
१०२२	थामादेव लोमेश महामंडरे	चिचबोडी	सावली
१०२३	राकेश यादव बावणे	चिचबोडी	सावली
१०२४	दीपक मधुकर सोनटक्के	चिचबोडी	सावली
१०२५	गजानन भाऊजी सोनटक्के	चिचबोडी	सावली
१०२६	जितेंद्र गुरुदास नैताम	चिचबोडी	सावली
१०२७	उमाकांत नामदेव मडावी	चिचबोडी	सावली
१०२८	लताबाई मारोती कोपूलवार	चिचबोडी	सावली
१०२९	प्रवीण मारोती कोपूलवार	चिचबोडी	सावली
१०३०	गंगाधर विठ्ठल जोलमवार	चिचबोडी	सावली
१०३१	निलेश शंकर हजारे	चिचबोडी	सावली
१०३२	उत्तम शंकर हजारे	चिचबोडी	सावली
१०३३	यशवंत मधुकर सोनटक्के	चिचबोडी	सावली
१०३४	मोतीराम हनु नागापुरे	हीरापुर	सावली
१०३५	विजय गणपत शेंडे	हीरापुर	सावली
१०३६	चुडमनी श्रावण मेश्राम	हीरापुर	सावली
१०३७	काशीनाथ गोसाई भोयर	हीरापुर	सावली
१०३८	प्रभाकर डोमाजी भोयर	हीरापुर	सावली

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१०३९	प्रकाश तुळशिराम गोहणे	हीरापुर	सावली
१०४०	रमेश मारोती चिमलवार	हीरापुर	सावली
१०४१	हिराजी जंगलु भोयर	हीरापुर	सावली
१०४२	संजय सुकरु मोटघरे	हीरापुर	सावली
१०४३	सखाराम धाडु नागापुरे	हीरापुर	सावली
१०४४	वसंत रघुनाथ भोयर	उसेगांव	सावली
१०४५	द्विवरु श्रावण शेरकी	उसेगांव	सावली
१०४६	लालाजी कवडु मेश्राम	उसेगांव	सावली
१०४७	यमाजी मटुजी मुसंदीवार	उसेगांव	सावली
१०४८	हरीदास दागो मेश्राम	उसेगांव	सावली
१०४९	आनंदराव परशुराम शेंडे	उसेगांव	सावली
१०५०	प्रविन मडुजी मसुद्दीवार	उसेगांव	सावली
१०५१	उमाजी मारोती मसुद्दीवार	उसेगांव	सावली
१०५२	इंद्रजित बारु मेश्राम	उसेगांव	सावली
१०५३	सत्यवान तुळशिराम मुसद्दीवार	उसेगांव	सावली
१०५४	प्रकाश भाऊजी मेश्राम	उसेगांव	सावली
१०५५	रुषी कावरु भोयर	उसेगांव	सावली
१०५६	विनोद बाऊजी मेश्राम	उसेगांव	सावली
१०५७	जनार्धन सुकरु चापले	पारडी	सावली
१०५८	अनुसया सुधाकर भोयर	पारडी	सावली
१०५९	अर्जुन रामाजी शेंडे	पारडी	सावली
१०६०	नामदेव कवडु ठाकुर	पारडी	सावली
१०६१	महादेव नागो शेंडे	पारडी	सावली
१०६२	मारोती नागो शेंडे	पारडी	सावली
१०६३	खेकडु मळु शेंडे	पारडी	सावली
१०६४	तुळशिराम कवडू ठाकुर	पारडी	सावली
१०६५	तुळशिराम सखाराम ठाकुर	पारडी	सावली
१०६६	नेमु डोनु गोहणे	पारडी	सावली
१०६७	वसंत माका गोहणे	पारडी	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१०६८	नथु गोसाई भोयर	पारडी	सावली
१०६९	ताराबाई बापुजी शेंडे	पारडी	सावली
१०७०	बापु दोडकु भोयर	पारडी	सावली
१०७१	सत्येवना टेमशु गोहणे	पारडी	सावली
१०७२	निंबुनाबाई अर्जुन गोहणे	पारडी	सावली
१०७३	दिवाकर मळुजी गोहणे	पारडी	सावली
१०७४	रमेश भिका शेंडे	पारडी	सावली
१०७५	सुरेश भिका शेंडे	पारडी	सावली
१०७६	भाष्कर कीसन हजारे	पारडी	सावली
१०७७	तुकडु सखाराम ठाकुर	पारडी	सावली
१०७८	फुकटु दोडकु भोयर	पारडी	सावली
१०७९	ढेकलु दागो ठाकुर	पारडी	सावली
१०८०	तुळशिराम डुकरु गोणने	पारडी	सावली
१०८१	कीशोर भाष्कर बोरेवार	पारडी	सावली
१०८२	मनोज दयाराम बोरेवार	पारडी	सावली
१०८३	राजु अर्जुन शेंडे	पारडी	सावली
१०८४	अभिषेक गजानन शेंडे	पारडी	सावली
१०८५	प्रमोद मोरेश्वर चाफले	पारडी	सावली
१०८६	प्रमोद नागोबा जक्कुलवार	पारडी	सावली
१०८७	रामकृष्ण गोपाळा गोहणे	पारडी	सावली
१०८८	एकनाथ आडकु भोयर	पारडी	सावली
१०८९	निखील एकनाथ भोयर	पारडी	सावली
१०९०	अमर एकनाथ भोयर	पारडी	सावली
१०९१	सुधीर सुरेश पिट्टलवार	पारडी	सावली
१०९२	वासुदेव आडकु भोयर	पारडी	सावली
१०९३	राकेश बालाजी गोहणे	पारडी	सावली
१०९४	भाष्कर पांडुरंग बोरेवार	पारडी	सावली
१०९५	दिलीप मंगरु जराते	पारडी	सावली
१०९६	बाळु सदाशिव ठाकुर	पारडी	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१०९७	कीसन दोडकु भोयर	पारडी	सावली
१०९८	विकास दोडकु भोयर	पारडी	सावली
१०९९	पंकज ढेकलु ठाकुर	पारडी	सावली
११००	वनिता पदमाकर पिट्टलवार	पारडी	सावली
११०१	नामदेव दोडकु भोयर	पारडी	सावली
११०२	कीशोर मळुजी शेंडे	पारडी	सावली
११०३	पुरुशोत्तम कीसन जराते	पारडी	सावली
११०४	विनोद भाष्कर बोरवार	पारडी	सावली
११०५	विलास बाजीराव गोहने	पारडी	सावली
११०६	नागेश अर्जुन शेंडे	पारडी	सावली
११०७	इंदुबाई राजु गोंधळी	पारडी	सावली
११०८	रमेश पिटु ठाकुर	पारडी	सावली
११०९	एकनाथ परशुराम कोसरे	कवठी	सावली
१११०	पत्रु लहानु गेडाम	कवठी	सावली
११११	शंकर डुकरु मेश्राम	कवठी	सावली
१११२	सुकरु नागो भोयर	कवठी	सावली
१११३	मुक्तेश्वर डुकरु मेश्राम	कवठी	सावली
१११४	मारोती सोमा राऊत	कवठी	सावली
१११५	पार्वता गणपत गेडाम	कवठी	सावली
१११६	बापुराव लहानु गेडाम	कवठी	सावली
१११७	सुरेश ढेकलु गेडाम	कवठी	सावली
१११८	आशिष श्रावण गेडाम	कवठी	सावली
१११९	शिला अरुण गेडाम	कवठी	सावली
११२०	सदाशिव मिठु गेडाम	कवठी	सावली
११२१	शोभाबाई दुधराम मेश्राम	कवठी	सावली
११२२	अंबादास गजानन कोसरे	कवठी	सावली
११२३	सुरेश निबा कोसरे	कवठी	सावली
११२४	विकास सुरेश कोसरे	कवठी	सावली
११२५	रुपेश अंबादास केसरे	कवठी	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
११२६	यशवंत श्रावण कोसरे	कवठी	सावली
११२७	गणपत पत्रु कोसरे	कवठी	सावली
११२८	मनोज गणपत कोसरे	कवठी	सावली
११२९	रशिका देवराव बावणे	कवठी	सावली
११३०	गजानन कवडु कोसरे	कवठी	सावली
११३१	गणेश गजानन कोसरे	कवठी	सावली
११३२	मारोती हीरामण कोसरे	कवठी	सावली
११३३	चरणदास तुकाराम कोसरे	कवठी	सावली
११३४	संजय तुकाराम कोसरे	कवठी	सावली
११३५	वासुदेव गणपत कोसरे	कवठी	सावली
११३६	देवराव मुर्लीधर गोहणे	जाम बुज	सावली
११३७	मुर्लीधर बाजीराव गोहणे	जाम बुज	सावली
११३८	अंबाबाई सुकरु गडगिलवार	जाम बुज	सावली
११३९	रामदास सिताराम सातारकर	जाम बुज	सावली
११४०	छाया चरणदास सातारकर	जाम बुज	सावली
११४१	अशोक रुषीजी मेश्राम	जाम बुज	सावली
११४२	कीरण राजु नानुलकार	जाम बुज	सावली
११४३	मारोती रुषी भोयर	जाम बुज	सावली
११४४	युवराज डेकलु गेडाम	जाम बुज	सावली
११४५	सिताराम सोमा सातारकर	जाम बुज	सावली
११४६	ओमदेव बंडु मेश्राम	जाम बुज	सावली
११४७	बंडु सुकरु गेडाम	जाम बुज	सावली
११४८	अनिल कैकाडु शेंडे	जाम बुज	सावली
११४९	मुकुंदा प्रभाकर शेरकी	जाम बुज	सावली
११५०	तुकाराम कुकसु भोयर	जाम बुज	सावली
११५१	अतुल सुधाकर भोयर	जाम बुज	सावली
११५२	मुन्ना सुधाकर भोयर	जाम बुज	सावली
११५३	प्रभाकर सिताराम गेडाम	जाम बुज	सावली
११५४	दिनकर रुषी मेश्राम	जाम बुज	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
११५५	मधुकर रुषी भोयर	जाम बुज	सावली
११५६	योगनाथ उष्टु भोयर	जाम बुज	सावली
११५७	वच्छलाबाई आबाजी गडतुलवार	जाम बुज	सावली
११५८	देविदास अबाज गडतुलवार	जाम बुज	सावली
११५९	दुमनबाई आसमा रोहनकर	जाम बुज	सावली
११६०	लक्ष्मीबाई दोडकु भोयर	जाम बुज	सावली
११६१	गंगाराम सखाराम भोयर	जाम बुज	सावली
११६२	सुरेखा विजय मेश्राम	जाम बुज	सावली
११६३	यादव कुकसु भोयर	जाम बुज	सावली
११६४	योगराज डोपा बोदलकर	जाम बुज	सावली
११६५	पुंडलिक डोपाजी बोदलकर	जाम बुज	सावली
११६६	नरेश पुंडलीक बोदलकर	जाम बुज	सावली
११६७	हीरामण झुंगाजी मडावी	जाम बुज	सावली
११६८	रामदास बापुजी गेडाम	जाम बुज	सावली
११६९	अनिल बुधाजी मेश्राम	जाम बुज	सावली
११७०	कचरु गणपत भोयर	जाम बुज	सावली
११७१	नारायन डोनु सातारकर	जाम बुज	सावली
११७२	नेताजी नारायन सातारकर	जाम बुज	सावली
११७३	रुमाजी वाघु चिचोलकर	जाम बुज	सावली
११७४	भैयाजी नकटु भोयर	जाम बुज	सावली
११७५	शिवराम पत्रु गाहणे	जाम बुज	सावली
११७६	सुखदेव तुकाराम भोयर	जाम बुज	सावली
११७७	हीवराज पांडुरंग सातारकर	जाम बुज	सावली
११७८	डोपाबाई वारलु दुंडलवार	जाम बुज	सावली
११७९	सुरेश वारलु दुंडलवार	जाम बुज	सावली
११८०	घनश्याम उष्टुजी भोयर	जाम बुज	सावली
११८१	डोकुजी बोंडकुजी भोयर	जाम बुज	सावली
११८२	नरेंद्र तुळशिराम गोहणे	जाम बुज	सावली
११८३	सत्यवान उष्टु भोयर	जाम बुज	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
११८४	काशिनाथ मधुकर सातारकर	जाम बुज	सावली
११८५	प्रकाश पांडुरंग सातारकर	जाम बुज	सावली
११८६	निलकंठ शंकर भोयर	जाम बुज	सावली
११८७	विनोद विश्वनाथ भोयर	जाम बुज	सावली
११८८	केशव कीसन गोहणे	जाम बुज	सावली
११८९	सुधाकर आडकु गडगिलवार	जाम बुज	सावली
११९०	अंबादास आडकु गडगिलवार	जाम बुज	सावली
११९१	रामचंद्र तुळशिराम गोहणे	जाम बुज	सावली
११९२	बंडु पत्रुजी मेश्राम	जाम बुज	सावली
११९३	मनोज पत्रुजी मेश्राम	जाम बुज	सावली
११९४	ललिता कालीदास भोयर	जाम बुज	सावली
११९५	सुरेश डुकाजी भोयर	जाम बुज	सावली
११९६	उमाकांत बारीकराव बावणे	जाम बुज	सावली
११९७	राजु बारीकराव बावणे	जाम बुज	सावली
११९८	विठाबाई लक्ष्मण सातारकर	जाम बुज	सावली
११९९	नेताजी लक्ष्मण सातारकर	जाम बुज	सावली
१२००	रमेश बारुजी गेडाम	जाम बुज	सावली
१२०१	उमेश श्रीहरी ठाकुर	जाम बुज	सावली
१२०२	सुधाकर दुर्गा पोवनकार	जाम बुज	सावली
१२०३	ताराबाई माधव भोयर	जाम बुज	सावली
१२०४	रामाजी पेंटा बंडलवार	जाम बुज	सावली
१२०५	जाईबाई पत्रु मेश्राम	जाम बुज	सावली
१२०६	मुकुंदा फकीरा भोयर	जाम बुज	सावली
१२०७	लक्ष्मण तुळशिराम गेडाम	जाम बुज	सावली
१२०८	बंडु प्रभाकर शेरकी	जाम बुज	सावली
१२०९	दशरथ सोपाजी भोयर	जाम बुज	सावली
१२१०	पतीराम रुषी घोटेकार	जाम बुज	सावली
१२११	रंभुबाई रुषी घोटेकार	जाम बुज	सावली
१२१२	काशिनाथ बारुजी गेडाम	जाम बुज	सावली

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१२१३	कीशोर सिताराम भोयर	जाम बुज	सावली
१२१४	नरेश बारुजी भोयर	जाम बुज	सावली
१२१५	जिजाबाई दशरथ शेटीवार	जाम बुज	सावली
१२१६	बाबुराम दशरथ शेटीवार	जाम बुज	सावली
१२१७	धर्मराव कवडु गडतुलवार	जाम बुज	सावली
१२१८	अनंत धर्मराव गडतुलवार	जाम बुज	सावली
१२१९	नामदेव कैकाळु गेडाम	जाम बुज	सावली
१२२०	बालाजी कैकाळु गेडाम	जाम बुज	सावली
१२२१	विनायक पत्रु गोहणे	जाम बुज	सावली
१२२२	सुधाकर लक्ष्मण भोयर	जाम बुज	सावली
१२२३	आत्माराम झुंगा मोहुर्ले	जाम बुज	सावली
१२२४	भारत आत्माराम मोहुर्ले	जाम बुज	सावली
१२२५	गंगाधर रुषी मेश्राम	जाम बुज	सावली
१२२६	रमेश तुळशिराम गेडाम	जाम बुज	सावली
१२२७	बारीकराव कोंडु बावणे	जाम बुज	सावली
१२२८	साईनाथ रुषी शेरकी	जाम बुज	सावली
१२२९	मधुकर पत्रु सातारकर	जाम बुज	सावली
१२३०	सुरेश बालाजी शेंडे	जाम बुज	सावली
१२३१	छत्रपती हिरामण गेडाम	जाम बुज	सावली
१२३२	कमलेश बाबुराव गेडाम	जाम बुज	सावली
१२३३	कैलास बारु भोयर	जाम बुज	सावली
१२३४	सुभाष शिवराम भोयर	जाम बुज	सावली
१२३५	श्रीधर भिकाजी कुळमेथे	जाम बुज	सावली
१२३६	प्रक्षित श्रीधर कुळमेथे	जाम बुज	सावली
१२३७	शंकर सुकरु भोयर	जाम बुज	सावली
१२३८	मुखरु कैकाळु गेडाम	जाम बुज	सावली
१२३९	वाल्मिक बारीकराव बावणे	जाम बुज	सावली
१२४०	बारु सोपा भोयर	जाम बुज	सावली
१२४१	अनंत लक्ष्मण सातारकर	जाम बुज	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१२४२	महादेव सुकरु भोयर	जाम बुज	सावली
१२४३	हरीदास पुंडलीक बोदलकर	जाम बुज	सावली
१२४४	जितेंद्र बाबुराव गेडाम	जाम बुज	सावली
१२४५	राकेश विलास भोयर	जाम बुज	सावली
१२४६	अशोक रामदास गोहणे	जाम बुज	सावली
१२४७	देवराव श्रावण चापले	जाम बुज	सावली
१२४८	अमोल दिवाकर बोदलकर	जाम बुज	सावली
१२४९	दिवाकर डोपा बोदलकर	जाम बुज	सावली
१२५०	रुपेश सुरेश भोयर	जाम बुज	सावली
१२५१	लोमेश्वर सिताराम भोयर	जाम बुज	सावली
१२५२	ओमदेव परशुराम गोहणे	जाम बुज	सावली
१२५३	ताराबाई कैकाडु गोहणे	जाम बुज	सावली
१२५४	देविदास सोमा बंडलवार	जाम बुज	सावली
१२५५	शांताबाई सुधाकर भोयर	जाम बुज	सावली
१२५६	हरीदास बुधाजी मेश्राम	जाम बुज	सावली
१२५७	महेंद्र विठ्ठल मंडोगडे	जाम बुज	सावली
१२५८	सुधाकर डुकाजी गेडाम	जाम बुज	सावली
१२५९	सत्यवान नारायन भोयर	जाम बुज	सावली
१२६०	विजु नारायन भोयर	जाम बुज	सावली
१२६१	निकेश सिताराम भोयर	जाम बुज	सावली
१२६२	अरुन हीरामण मडावी	जाम बुज	सावली
१२६३	तुकाराम मणिराम मेश्राम	जाम बुज	सावली
१२६४	राजेंद्र दशरथ शेटीवार	जाम बुज	सावली
१२६५	मारोती सिताराम भोयर	जाम बुज	सावली
१२६६	राजु दादाजी भोयर	जाम बुज	सावली
१२६७	मनोद ढेकलु भोयर	जाम बुज	सावली
१२६८	लक्ष्मण कशिनाथ भोयर	जाम बुज	सावली
१२६९	विनाोद शंकर भोयर	जाम बुज	सावली
१२७०	भाऊजी चिरकुटा भोयर	जाम बुज	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१२७१	प्रफुल दादाजी गडतुलवार	जाम बुज	सावली
१२७२	संगीता दादाजी गडतुलवार	जाम बुज	सावली
१२७३	नरेश कृष्णाजी कुळमेथे	जाम बुज	सावली
१२७४	संतोष पोचना बोपन्नावार	साखरी	सावली
१२७५	धोंडु विठु भोयर	साखरी	सावली
१२७६	बोंडकु सोमा मेश्राम	साखरी	सावली
१२७७	वकटु नारायन गेडाम	साखरी	सावली
१२७८	रोशन धर्मा नैताम	साखरी	सावली
१२७९	सायत्राबाई दामोधर भोयर	साखरी	सावली
१२८०	गणेश दामोधर भोयर	साखरी	सावली
१२८१	रामदास उंदरु जराते	साखरी	सावली
१२८२	उमाजी डूकरु भोयर	साखरी	सावली
१२८३	दादाजी नकटु भोयर	साखरी	सावली
१२८४	जोगा तानु मेश्राम	घोडेवाही	सावली
१२८५	भिकाजी तानु मेश्राम	घोडेवाही	सावली
१२८६	उष्टु भिकाजी मेश्राम	घोडेवाही	सावली
१२८७	प्रशांत अशोक नागापुरे	घोडेवाही	सावली
१२८८	लालाजी भिका मेश्राम	घोडेवाही	सावली
१२८९	कौशल्याबाई मुकुंदा सोनटक्के	घोडेवाही	सावली
१२९०	दयानंद मुकुंदा सोनटक्के	घोडेवाही	सावली
१२९१	दयाकर नारायन मानकर	घोडेवाही	सावली
१२९२	संजय देवाजी जराते	घोडेवाही	सावली
१२९३	नंदु देवजी जराते	घोडेवाही	सावली
१२९४	रत्नाकर हरीदास मेश्राम	घोडेवाही	सावली
१२९५	सुनिल गोविंदा सोनटक्के	घोडेवाही	सावली
१२९६	गुरुदास नायान शेंडे	घोडेवाही	सावली
१२९७	कुतेश्वर हरीदास मेश्राम	घोडेवाही	सावली
१२९८	रमेश पोचु गुंटीवार	घोडेवाही	सावली
१२९९	तुलाराम हरीदास मेश्राम	घोडेवाही	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१३००	दिवाकर गंगाजी बरेवार	घोडेवाही	सावली
१३०१	यशवंत वासुदेव कातलवार	घोडेवाही	सावली
१३०२	पद्माकर गंगाजी बरेवार	घोडेवाही	सावली
१३०३	मनोहर गंगाजी बरेवार	घोडेवाही	सावली
१३०४	शरद विठोबा वाटगुरे	चकपिरंजी	सावली
१३०५	रुपाली रामराव मेश्राम	चकपिरंजी	सावली
१३०६	कवीता दिवाकर गोडाम	चकपिरंजी	सावली
१३०७	मालती कीरन आरेवार	चकपिरंजी	सावली
१३०८	सुरेश हनुमंतु गोरलावार	चकपिरंजी	सावली
१३०९	लक्ष्मण झिट्टु मंडरे	चकपिरंजी	सावली
१३१०	लिलाधर मनोहर तोरपाकवार	चकपिरंजी	सावली
१३११	मनोहर पांडुरंग तोरपाकवार	चकपिरंजी	सावली
१३१२	जगन्नाथ गंगाराम संगारवार	चकपिरंजी	सावली
१३१३	शिवकुमार श्रावण राऊत	चकपिरंजी	सावली
१३१४	विजय मारोती शिंदे	चकपिरंजी	सावली
१३१५	सुरेश आनंदराव निरुडवार	चकपिरंजी	सावली
१३१६	प्रदिप बालाजी बावणे	चकपिरंजी	सावली
१३१७	वसंत बाबुराव कागदेलवार	अंतरगांव	सावली
१३१८	ऋषी सखाराम आसमवार	अंतरगांव	सावली
१३१९	रविंद्र माधव मारभते	अंतरगांव	सावली
१३२०	अनिल विश्वनाथ शेटीवार	अंतरगांव	सावली
१३२१	मंजुळा मधुकर साखरे	अंतरगांव	सावली
१३२२	शैलेश रामदास भोयर	अंतरगांव	सावली
१३२३	पत्रु रामाजी चेकबंडलवार	अंतरगांव	सावली
१३२४	प्रभाकर उशप्पा जगगणवार	अंतरगांव	सावली
१३२५	सुरेश तुकाराम जनगणवार	अंतरगांव	सावली
१३२६	सुधाकर मारोती गोपशेटवार	अंतरगांव	सावली
१३२७	नथ्यु उषप्पा येमजेलवार	अंतरगांव	सावली
१३२८	सरस्वती ऋषी बावणे	अंतरगांव	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१३२९	देविदास धोंडु बावणे	अंतरगांव	सावली
१३३०	बुधाजी श्रावण भोयर	अंतरगांव	सावली
१३३१	अभय गजानन जणगणवार	अंतरगांव	सावली
१३३२	ऋषी बाबुराव आसमवार	अंतरगांव	सावली
१३३३	तुलाराम तरकडु नागापुरे	अंतरगांव	सावली
१३३४	दिवाकर रामजी भोयर	अंतरगांव	सावली
१३३५	तुळशिराम रामजी भोयर	अंतरगांव	सावली
१३३६	राईबाई रामदास बावणे	अंतरगांव	सावली
१३३७	पांडुरंग सोमा मारभते	अंतरगांव	सावली
१३३८	विठ्ठल सोमा मारभते	अंतरगांव	सावली
१३३९	मधुकर कान्हु मारभते	अंतरगांव	सावली
१३४०	गुलाब माधव मारभते	अंतरगांव	सावली
१३४१	देवेंद्र वसंत जराते	अंतरगांव	सावली
१३४२	बोंडकु पांडुरंग बावणे	अंतरगांव	सावली
१३४३	धनराज पांडुरंग बावणे	अंतरगांव	सावली
१३४४	रावजी फकीरा शेंडे	अंतरगांव	सावली
१३४५	प्रभाकर फकीरा शेंडे	अंतरगांव	सावली
१३४६	वासुदेव जंगलु सोनकर	अंतरगांव	सावली
१३४७	निलकंठ बुधाजी नाचेवार	अंतरगांव	सावली
१३४८	अनुसया रामभाऊ गोपशेटवार	अंतरगांव	सावली
१३४९	रमेश सदाशिव नाचेवार	अंतरगांव	सावली
१३५०	सुरेश सदाशिव नाचेवार	अंतरगांव	सावली
१३५१	आनंदराव नामदेव चेकबंडलवार	अंतरगांव	सावली
१३५२	सरीता सुरेश शेटीवार	अंतरगांव	सावली
१३५३	उद्धव मारोती गांडलीवार	अंतरगांव	सावली
१३५४	रामरतन पांडुरंग बावणे	अंतरगांव	सावली
१३५५	तुळशिदास नामदेव चेकबंडलवार	अंतरगांव	सावली
१३५६	सुधाकर पुंडलीक गांडलीवार	अंतरगांव	सावली
१३५७	विजय बालाजी गोपशेटवार	अंतरगांव	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१३५८	वसंत देवाजी शेंडे	अंतरगांव	सावली
१३५९	विमलबाई नामदेव काचीनवार	अंतरगांव	सावली
१३६०	दिलीप सदाशिव नाचेनवार	अंतरगांव	सावली
१३६१	नथ्यु उपशा यमजलवार	अंतरगांव	सावली
१३६२	तुळशिराम माधव मारभते	अंतरगांव	सावली
१३६३	अरुन रघुनाथ मारभते	अंतरगांव	सावली
१३६४	कीसन देवाजी शेंडे	अंतरगांव	सावली
१३६५	एकनाथ रघुनाथ मारभते	अंतरगांव	सावली
१३६६	अंजनाबाई आनंदराव जणगनवार	अंतरगांव	सावली
१३६७	नितेश प्रभाकर जनगणवार	अंतरगांव	सावली
१३६८	नामदेव रामजी चेकबंडलवार	अंतरगांव	सावली
१३६९	मिराबाई रघुनाथ भोयर	अंतरगांव	सावली
१३७०	बालाजी रघुनाथ भोयर	अंतरगांव	सावली
१३७१	लालाजी रघुनाथ भोयर	अंतरगांव	सावली
१३७२	निलकंठ नारायण शेंडे	अंतरगांव	सावली
१३७३	दिवाकर पुंडलीक गांडलीवार	अंतरगांव	सावली
१३७४	गोपाल नारायण गोपशेट्टीवार	अंतरगांव	सावली
१३७५	सुशिला प्रमोद नारदसवार	अंतरगांव	सावली
१३७६	बंडुजी आशप्पा नाचेवार	अंतरगांव	सावली
१३७७	जगदंबा कवडु शेटीवार	अंतरगांव	सावली
१३७८	हरीदास कवडु बावणे	अंतरगांव	सावली
१३७९	विनायक नामदेव गज्जलवार	अंतरगांव	सावली
१३८०	वासुदेव विश्वनाथ शेटीवार	अंतरगांव	सावली
१३८१	सरला मारोती तुम्पलीवार	अंतरगांव	सावली
१३८२	सुरेश मारोती चेकबंडलवार	अंतरगांव	सावली
१३८३	विजय लक्ष्मण जनगणवार	अंतरगांव	सावली
१३८४	गणपत केशव बावणे	अंतरगांव	सावली
१३८५	विजय प्रभाकर जनगणवार	अंतरगांव	सावली
१३८६	मधुकर डोनुजी शेटीवार	अंतरगांव	सावली

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१३८७	पत्रुबाई देविदास काचीनवार	अंतरगांव	सावली
१३८८	रंगनाथ अंतराराम नागापुरे	अंतरगांव	सावली
१३८९	अनिल वारलु चेकबंडलवार	अंतरगांव	सावली
१३९०	सदानंद हरीदास बावणे	अंतरगांव	सावली
१३९१	कविंद्र बालाजी गोपशेटवार	अंतरगांव	सावली
१३९२	बंडु विठ्ठल पोहनकर	अंतरगांव	सावली
१३९३	संजय बोंडकु बावणे	अंतरगांव	सावली
१३९४	बुधा गंगा कन्नावार	चांदली बुज	सावली
१३९५	शांताबाई शामराव भलवे	चांदली बुज	सावली
१३९६	सरीता गजानन पेंटेवार	चांदली बुज	सावली
१३९७	मंदाबाई शंकर कंकलवार	चांदली बुज	सावली
१३९८	ताराबाई मनोहर अलमलवार	चांदली बुज	सावली
१३९९	पोचुबाई सुरेश पुल्लावार	चांदली बुज	सावली
१४००	अशोक शंकर मुठ्ठावार	चांदली बुज	सावली
१४०१	शालीक डोप्पा कंकलवार	चांदली बुज	सावली
१४०२	निलकंठ नागोजी राऊत	चांदली बुज	सावली
१४०३	बिरा मल्लाजी गोपेवार	चांदली बुज	सावली
१४०४	तुकाराम डोपा कंकलवार	चांदली बुज	सावली
१४०५	राजेंद्र आबाजी भोयर	तांबेगडीमेढा	सावली
१४०६	श्रावण नानाजी गेडाम	तांबेगडीमेढा	सावली
१४०७	सुधाकर धोंडु मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४०८	मिथुन देवराव मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४०९	उद्धव नकटुजी मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४१०	प्रभाकर धोंडुजी मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४११	धर्मा धोंडु मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४१२	प्रकाश नकटुजी मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४१३	अशोक अर्जुन गेडाम	तांबेगडीमेढा	सावली
१४१४	मेंगाजी पांडु मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४१५	प्रमोद प्रल्हाद मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१४१६	गणपत पत्रु मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४१७	संदिप गणपत मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४१८	मंगेश गणपत मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४१९	हरीदास देवराव मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४२०	हीरालाल गजानन मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४२१	आबाजी वारलु भोयर	तांबेगडीमेढा	सावली
१४२२	सुनिल आबाजी भोयर	तांबेगडीमेढा	सावली
१४२३	घनश्याम सुधाकर मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४२४	विलास फुसलु जराते	तांबेगडीमेढा	सावली
१४२५	डोमेश्वर विलास जराते	तांबेगडीमेढा	सावली
१४२६	कृष्णा विलास जराते	तांबेगडीमेढा	सावली
१४२७	संदिप वसंत मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४२८	देवराव तुळशीराम मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४२९	प्रल्हाद वानु मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४३०	पुरुशोत्तम काशिनाथ भोयर	तांबेगडीमेढा	सावली
१४३१	पांडु मनोहर सोनकर	तांबेगडीमेढा	सावली
१४३२	राजु श्रावण गेडाम	तांबेगडीमेढा	सावली
१४३३	पत्रुजी चिरकुटा मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४३४	लताबाई वसंत मेश्राम	तांबेगडीमेढा	सावली
१४३५	प्रिया साईनाथ कोहळे	सामदा बुज	सावली
१४३६	संदिप मोतीराम मेश्राम	सामदा बुज	सावली
१४३७	रामदास श्रीरंग पोहनकर	सामदा बुज	सावली
१४३८	गणेश एकनाथ शेंडे	सामदा बुज	सावली
१४३९	सुरेश शंकर भोयर	सामदा बुज	सावली
१४४०	रामभाऊ मसाजी मडावी	सामदा बुज	सावली
१४४१	मिर्लीद फकीरा मडावी	सामदा बुज	सावली
१४४२	राकेश फकीरा मडावी	सामदा बुज	सावली
१४४३	एकानाथ कवडु शेंडे	सामदा बुज	सावली
१४४४	छायाबाई मंगरु जराते	सामदा बुज	सावली
१४४५	मोतीराम मुखरु पोहनकर	सामदा बुज	सावली

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१४४६	कचरु अर्जुन भोयर	सामदा बुज	सावली
१४४७	कांता गणपत गेडाम	सामदा बुज	सावली
१४४८	संजय कवडू शेंडे	सामदा बुज	सावली
१४४९	रमेश सुधाकर पोहनकर	सामदा बुज	सावली
१४५०	दिवाकर कचरु शेंडे	सामदा बुज	सावली
१४५१	एकनाथ दादाजी पोहनकर	सामदा बुज	सावली
१४५२	दादाजी महागु पोहनकर	सामदा बुज	सावली
१४५३	दिलीप डुकरु भोयर	सामदा बुज	सावली
१४५४	विमलबाई घुसा शेंडे	सामदा बुज	सावली
१४५५	पोवरणबाई घुसा शेंडे	सामदा बुज	सावली
१४५६	सुधाकर दंडारु पोहनकर	सामदा बुज	सावली
१४५७	अनिल कचरु शेंडे	सामदा बुज	सावली
१४५८	बंडु सखाराम नागपुरे	सामदा बुज	सावली
१४५९	मुकरु श्रावण शेंडे	सामदा बुज	सावली
१४६०	अनिल शंकर मडावी	सामदा बुज	सावली
१४६१	अनिता राजु मडावी	सामदा बुज	सावली
१४६२	भाजुजी नक्टु पोहनकर	सामदा बुज	सावली
१४६३	जगदिश गणु शेंडे	सामदा बुज	सावली
१४६४	राजु भाजुजी पोहनकर	सामदा बुज	सावली
१४६५	पांडुरंग नक्टु पोहनकर	सामदा बुज	सावली
१४६६	विजय उद्धव मडावी	सामदा बुज	सावली
१४६७	विशाल अरुन ठाकुर	सामदा बुज	सावली
१४६८	प्रविन यमाजी निकुरे	सामदा बुज	सावली
१४६९	कीशोर मनिराम शेंडे	सामदा बुज	सावली
१४७०	जगनाथ मसाजी मडावी	सामदा बुज	सावली
१४७१	बंडु वासुदेव शिंदे	मोखाळा	सावली
१४७२	बालाजी एकनाथ महामंडरे	मोखाळा	सावली
१४७३	घनश्याम रावजी भंडारे	मोखाळा	सावली
१४७४	योगीश्वर विठ्ठल मेश्राम	मोखाळा	सावली
१४७५	मनिराम उरकुडा मेश्राम	मोखाळा	सावली
१४७६	शामराव धोंडु भंडारे	मोखाळा	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१४७७	रविंद्र एकनाथ महामंडारे	मोखाळा	सावली
१४७८	विनोद उद्धव शिंदे	मोखाळा	सावली
१४७९	उद्धव रामाजी कलसार	मोखाळा	सावली
१४८०	पत्रु लक्ष्मण कलसार	मोखाळा	सावली
१४८१	गिरमाजी लक्ष्मण कलसार	मोखाळा	सावली
१४८२	धर्माजी लक्ष्मण कलसार	मोखाळा	सावली
१४८३	कवडु उरकुडा भोयर	मोखाळा	सावली
१४८४	दोडकु विठोबा चांदेकर	मोखाळा	सावली
१४८५	नामदेव गोसाई भोयर	मोखाळा	सावली
१४८६	कमलबाई दोडकु कलसार	मोखाळा	सावली
१४८७	देविदास तंटुजी राऊत	मोखाळा	सावली
१४८८	भक्तदास पत्रुजी कलसार	मोखाळा	सावली
१४८९	कीसन लक्ष्मण कलसार	मोखाळा	सावली
१४९०	वसंत रामाजी कलसार	मोखाळा	सावली
१४९१	योगराज धर्माजी कलसार	मोखाळा	सावली
१४९२	अशोक पत्रु कलसार	मोखाळा	सावली
१४९३	अशोक विठोबा राऊत	मोखाळा	सावली
१४९४	प्रभाकर श्रावण मेश्राम	मोखाळा	सावली
१४९५	ज्ञानेश्वर केशव गेडाम	मोखाळा	सावली
१४९६	दिलीप बापुजी भोयर	मोखाळा	सावली
१४९७	चिरकुटा पत्रुजी भोयर	मोखाळा	सावली
१४९८	गणेश गिरमाजी कलसार	मोखाळा	सावली
१४९९	महादेव गिरमाजी कलसार	मोखाळा	सावली
१५००	जनकीराम बुधा राऊत	मोखाळा	सावली
१५०१	रामदास तुळशिराम भोयर	मोखाळा	सावली
१५०२	जिवनदास उद्धव शिंदे	मोखाळा	सावली
१५०३	मुखरु विठोबा राऊत	मोखाळा	सावली
१५०४	उद्धव तुकाराम शिंदे	मोखाळा	सावली
१५०५	संजय वासुदेव शिंदे	मोखाळा	सावली
१५०६	शामराव विठोबा शिंदे	मोखाळा	सावली
१५०७	रावजी मसा भंडारे	मोखाळा	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१५०८	मुखरु वासुदेव शिंदे	मोखाळा	सावली
१५०९	मारोती कान्हू राऊत	मोखाळा	सावली
१५१०	सत्यवान तरकडु पोहनकर	मोखाळा	सावली
१५११	बंडु सोनु भोयर	मोखाळा	सावली
१५१२	पांडुरंग सोमाजी राऊत	मोखाळा	सावली
१५१३	संदिप दोडकु पोहनकर	मोखाळा	सावली
१५१४	सोमा तुकाराम भंडारे	मोखाळा	सावली
१५१५	सखाराम वकडु भंराडे	मोखाळा	सावली
१५१६	नामदेव सोमाजी राऊत	मोखाळा	सावली
१५१७	ताराबाई गणपत शेंडे	मोखाळा	सावली
१५१८	श्रावण डोकु मेश्राम	मोखाळा	सावली
१५१९	सुरेश रावजी मेश्राम	मोखाळा	सावली
१५२०	सुरेश दोडकु पोहनकर	मोखाळा	सावली
१५२१	एकनाथ सखाराम महामंडरे	मोखाळा	सावली
१५२२	राजु एकनाथ महामंडरे	मोखाळा	सावली
१५२३	तुळशिराम श्रावण भोयर	मोखाळा	सावली
१५२४	दुर्गेश्वर नारायन भंडारे	मोखाळा	सावली
१५२५	नारायन सुका भंडारे	मोखाळा	सावली
१५२६	रामदास नारायन भंडारे	मोखाळा	सावली
१५२७	पुंजाराम कवडु मेश्राम	मोखाळा	सावली
१५२८	खुशाल रावजी मेश्राम	मोखाळा	सावली
१५२९	गोमाजी सोमा राऊत	मोखाळा	सावली
१५३०	कमलाबाई सुखराम राऊत	मोखाळा	सावली
१५३१	देवाजी लक्ष्मण कलसार	मोखाळा	सावली
१५३२	प्रभाकर गणाजी भंडारे	मोखाळा	सावली
१५३३	दिवाकर गणाजी भंडारे	मोखाळा	सावली
१५३४	भंगवान सखाराम भंडारे	मोखाळा	सावली
१५३५	बंडु देवाजी मेश्राम	मोखाळा	सावली
१५३६	केशरी लक्ष्मण भोयर	मोखाळा	सावली
१५३७	दिलीप तुकाराम कलसार	मोखाळा	सावली
१५३८	सुभाष सखाराम महामंडरे	मोखाळा	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१५३९	तुकाराम वकट्टु भंडारे	मोखाळा	सावली
१५४०	बळवंत गणपत शिंदे	मोखाळा	सावली
१५४१	गंगाधर नामदेव मोहुर्ले	खेडी	सावली
१५४२	राजेंद्र नामदेव मोहुर्ले	खेडी	सावली
१५४३	उर्मिला तुळशिराम मोहुर्ले	खेडी	सावली
१५४४	शिला मुर्लीधर मंडोगडे	खेडी	सावली
१५४५	पार्वता उष्टु गोडाम	खेडी	सावली
१५४६	कमल मारोती भिमनवार	खेडी	सावली
१५४७	कांताबाई विठोबा तुनकलवार	खेडी	सावली
१५४८	ताराबाई नामदेव मोहुर्ले	खेडी	सावली
१५४९	मनाबाई रामलु म्याकलवार	खेडी	सावली
१५५०	सुमन यादव मोहुर्ले	खेडी	सावली
१५५१	सिता जिवन गरतुलवार	खेडी	सावली
१५५२	शकुंतला यशवंत सोदुलवार	खेडी	सावली
१५५३	सिंधु ठेकुलु तुनकलवार	खेडी	सावली
१५५४	सायत्राबाई दशरथ मोहुर्ले	खेडी	सावली
१५५५	कमल केशव राऊत	खेडी	सावली
१५५६	विजु विलास भिमनवार	खेडी	सावली
१५५७	कांता नारायन तुनकलवार	खेडी	सावली
१५५८	बंडु गणपत गडगेलवार	खेडी	सावली
१५५९	मोरेश्वर झुंगा गोडाम	खेडी	सावली
१५६०	बापु झुंगा गोडाम	खेडी	सावली
१५६१	बेबी दिलीप कोसरे	खेडी	सावली
१५६२	गंगाधर श्रावण गरतुलवार	खेडी	सावली
१५६३	शंकर मार्कंडी मोहुर्ले	खेडी	सावली
१५६४	शामराव तंटु गोडाम	खेडी	सावली
१५६५	वियज रामलु म्याकलवार	खेडी	सावली
१५६६	श्रीधर उद्धव मंडोगडे	खेडी	सावली
१५६७	क्रीष्णा देवाजी राऊत	खेडी	सावली
१५६८	सुभाष दादाजी बुद्धलवार	खेडी	सावली
१५६९	मोरेश्वर कवडु तुनकलवार	खेडी	सावली

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१५७०	कीशोर दादाजी बुद्धलवार	खेडी	सावली
१५७१	राकेश मारोती गरतुलवार	खेडी	सावली
१५७२	अनिल मुर्लीधर म्याकलवार	खेडी	सावली
१५७३	साईनाथ ठेकलु गेडाम	खेडी	सावली
१५७४	गणपत बुधा गेडाम	खेडी	सावली
१५७५	संजय रामलु म्याकलवार	खेडी	सावली
१५७६	सुरेश मारोती कोसरे	खेडी	सावली
१५७७	दयाकर कवडु तुंकलवार	खेडी	सावली
१५७८	उद्धव शिवराम मंडोगडे	खेडी	सावली
१५७९	उमाजी मारोती कोसरे	खेडी	सावली
१५८०	सुरेश यशवंत सोदुलवार	खेडी	सावली
१५८१	राजेंद्र सुकरु मेश्राम	थेरगांव	सावली
१५८२	परशुराम मनिराम नागापुरे	थेरगांव	सावली
१५८३	संजय सुकरु मेश्राम	थेरगांव	सावली
१५८४	दामोधर सितकुरा मेश्राम	थेरगांव	सावली
१५८५	अरुन आबाजी मेश्राम	थेरगांव	सावली
१५८६	शिवराम परशुराम नागापुरे	थेरगांव	सावली
१५८७	गोविंदा परशुराम नागापुरे	थेरगांव	सावली
१५८८	अंताराम मनिराम नागापुरे	थेरगांव	सावली
१५८९	दिवाकर नागो मेश्राम	थेरगांव	सावली
१५९०	कालीदास नागो मेश्राम	थेरगांव	सावली
१५९१	लालाजी नागो मेश्राम	थेरगांव	सावली
१५९२	शामराव श्रावण नागापुरे	थेरगांव	सावली
१५९३	प्रभाकर श्रावण नागापुरे	थेरगांव	सावली
१५९४	रविद्र मारोती शेंडे	थेरगांव	सावली
१५९५	विनोद रुषी शेंडे	थेरगांव	सावली
१५९६	कैलास रुषी शेंडे	थेरगांव	सावली
१५९७	नामदेव कवडु शेंडे	थेरगांव	सावली
१५९८	वच्छलाबाई जोगाजी कांबळे	बेलगाव	सावली
१५९९	सायत्राबाई मारोती कांबळे	बेलगाव	सावली
१६००	यशोदाबाई देवाजी कांबळे	बेलगाव	सावली

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१६०१	राईबाई माधो बावणे	बेलगाव	सावली
१६०२	युवराज बाबुराव मुद्दलकर	बेलगाव	सावली
१६०३	शामल वसंत कांबळे	बेलगाव	सावली
१६०४	शामल रामजी कांबळे	बेलगाव	सावली
१६०५	काशिनाथ झिंगु कांबळे	बेलगाव	सावली
१६०६	एकनाथ रुषी कांबळे	बेलगाव	सावली
१६०७	लहानु संभा कांबळे	बेलगाव	सावली
१६०८	बंडु रुषी कांबळे	बेलगाव	सावली
१६०९	केशव रुषी कांबळे	बेलगाव	सावली
१६१०	बिजा जोदरु कांबळे	बेलगाव	सावली
१६११	केशव बिजा कांबळे	बेलगाव	सावली
१६१२	सितकुला डुकुरु कांबळे	बेलगाव	सावली
१६१३	रमेश सितकुरा कांबळे	बेलगाव	सावली
१६१४	जनकीराम मोना कांबळे	बेलगाव	सावली
१६१५	हरीदास डोकु कांबळे	बेलगाव	सावली
१६१६	लहुजी महागु कांबळे	बेलगाव	सावली
१६१७	धनराज हिरामन कांबळे	बेलगाव	सावली
१६१८	पुंडलीक काशिनाथ कांबळे	बेलगाव	सावली
१६१९	गुनाजी पुंडलीक गेडाम	बेलगाव	सावली
१६२०	भक्तदास मोना कांबळे	बेलगाव	सावली
१६२१	पुंडलीक भिका गेडाम	बेलगाव	सावली
१६२२	शिवराम जोदरु कांबळे	बेलगाव	सावली
१६२३	सुधाकर श्रावण कांबळे	बेलगाव	सावली
१६२४	लालाजी उरकुडा कांबळे	बेलगाव	सावली
१६२५	रमेश पत्रु बावणे	बेलगाव	सावली
१६२६	तुळशिराम विठु कांबळे	बेलगाव	सावली
१६२७	गुरुदेव तुळशिराम कांबळे	बेलगाव	सावली
१६२८	सिताराम झिंगु कांबळे	बेलगाव	सावली
१६२९	प्रभाकर श्रावण कांबळे	बेलगाव	सावली
१६३०	दिवाकर गंडाजी बावणे	बेलगाव	सावली
१६३१	भक्तदास उरकुडा कांबळे	बेलगाव	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१६३२	होणाजी गुळाजी बावणे	बेलगाव	सावली
१६३३	दिवाकर घोगलु कांबळे	बेलगाव	सावली
१६३४	बंडु रुषी भोयर	बेलगाव	सावली
१६३५	लीलाबाई हरीदास मारभते	बेलगाव	सावली
१६३६	बाबुराव विठु कांबळे	बेलगाव	सावली
१६३७	दिवाकर बाबुराव कांबळे	बेलगाव	सावली
१६३८	दिनेश हरीदास कांबळे	बेलगाव	सावली
१६३९	सुरेश हरीदास कांबळे	बेलगाव	सावली
१६४०	मनोहर होणाजी बावणे	बेलगाव	सावली
१६४१	भिमराव विलास बावणे	बेलगाव	सावली
१६४२	दिलीप कवडु भोयर	बेलगाव	सावली
१६४३	विकास वासुदेव कांबळे	बेलगाव	सावली
१६४४	नारायण हीरामन कांबळे	बेलगाव	सावली
१६४५	प्रकाश जयाराम कांबळे	बेलगाव	सावली
१६४६	प्रेमदास जयाराम कांबळे	बेलगाव	सावली
१६४७	देवराव शिवरा कांबळे	बेलगाव	सावली
१६४८	गजानन डोनु कांबळे	बेलगाव	सावली
१६४९	मनोहर डूकरु गेडाम	व्याहाड बुज	सावली
१६५०	विलास आनंदराव कांबळे	व्याहाड बुज	सावली
१६५१	सीताराम पांडू गेडाम	व्याहाड बुज	सावली
१६५२	रमेश रावजी गेडाम	व्याहाड बुज	सावली
१६५३	सुधाकर ऋषी शेंडे	व्याहाड बुज	सावली
१६५४	नरेश यादव गेडाम	व्याहाड बुज	सावली
१६५५	मोहन मधुकर गेडाम	व्याहाड बुज	सावली
१६५६	शामालाबाई कोंडू गेडाम	व्याहाड बुज	सावली
१६५७	सीताराम सुकरु गेडाम	व्याहाड बुज	सावली
१६५८	सुधाकर तुकाराम गेडाम	व्याहाड बुज	सावली
१६५९	कमलाबाई भिकारु शेरकी	व्याहाड बुज	सावली
१६६०	पत्रू मसा गेडाम (अपंग)	व्याहाड बुज	सावली
१६६१	मोरेश्वर मोतीराम भोयर	व्याहाड बुज	सावली
१६६२	प्रकाश गंगाराम भोयर	व्याहाड बुज	सावली

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१६६३	लोभाजी देवाजी कांबळे	व्याहाड बुज	सावली
१६६४	रेखाबाई संतोष कांबळे	व्याहाड बुज	सावली
१६६५	दयाबाई दामोधर गेडाम	व्याहाड बुज	सावली
१६६६	रवींद्र विठ्ठल गेडाम	व्याहाड बुज	सावली
१६६७	रमेश धोंडू मूरकुटवार	व्याहाड बुज	सावली
१६६८	सुधाकर उषन्ना म्याकलवार	व्याहाड बुज	सावली
१६६९	जोगेश्वर विठ्ठल गेडाम	व्याहाड बुज	सावली
१६७०	सितकुरा सुकरू भोयर	व्याहाड बुज	सावली
१६७१	श्रावण मनोहर गेडाम	व्याहाड बुज	सावली
१६७२	सुधाकर बापू भोयर	व्याहाड बुज	सावली
१६७३	दिवाकर दशरथ कोसरे	व्याहाड बुज	सावली
१६७४	संदिप हरीनारायण जाधव	बरांज मो.	भद्रावती
१६७५	नामदेव यादव सोनटक्के	चालबर्डी कों.	भद्रावती
१६७६	बिजाराम विठोबा खंडाळकर	चालबर्डी कों.	भद्रावती
१६७७	शरद सुर्यभान सोनटक्के	चालबर्डी कों.	भद्रावती
१६७८	बाळा श्रावण बावणे	चालबर्डी रै.	भद्रावती
१६७९	भगवान गणपती तांदूळकर	चालबर्डी रै.	भद्रावती
१६८०	पांडूरंग बापूराव सोनटक्के	चालबर्डी रै.	भद्रावती
१६८१	खुशाल श्रावण बावणे	चालबर्डी रै.	भद्रावती
१६८२	भास्कर केशव सोनटक्के	चालबर्डी रै.	भद्रावती
१६८३	अजाबराव श्रावण सोनटक्के	चालबर्डी रै.	भद्रावती
१६८४	किशोर झित्राजी तांदूळकर	चालबर्डी रै.	भद्रावती
१६८५	गणपती पुंजाराम तांदूळकर	चालबर्डी रै.	भद्रावती
१६८६	संतोष झित्राजी तांदूळकर	चालबर्डी रै.	भद्रावती
१६८७	महादेव सुधाकर बावणे	चालबर्डी रै.	भद्रावती
१६८८	विकास सदाशिव चट्टे	चालबर्डी रै.	भद्रावती
१६८९	अश्विन नानाजी वाघाडे	चालबर्डी रै.	भद्रावती
१६९०	अरुणा सुभाष सोनटक्के	चालबर्डी रै.	भद्रावती
१६९१	अशोक झित्राजी तांदूळकर	चालबर्डी रै.	भद्रावती

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१६९२	अंकूश झिन्नाजी तांदूळकर	चालबर्डी रै.	भद्रावती
१६९३	अविनाश विठ्ठलराव सोनटक्के	चालबर्डी रै.	भद्रावती
१६९४	सागर संतोष तांदूळकर	चालबर्डी रै.	भद्रावती
१६९५	सुधाकर संभा बावणे	चालबर्डी रै.	भद्रावती
१६९६	वासुदेव मारोती बावणे	चालबर्डी रै.	भद्रावती
१६९७	सुरेश केशव सोनटक्के	चालबर्डी रै.	भद्रावती
१६९८	झिन्नाजी गोविंदा तांदूळकर	चालबर्डी रै.	भद्रावती
१६९९	नानाजी सुधाकर बावणे	चालबर्डी रै.	भद्रावती
१७००	गोविंदा बापूराव तांदूळकर	चालबर्डी रै.	भद्रावती
१७०१	विजय श्रावण बावणे	चालबर्डी रै.	भद्रावती
१७०२	वामन रामचंद्र सोनटक्के	चपराळा	भद्रावती
१७०३	गणेश नारायण जगताप	चपराळा	भद्रावती
१७०४	जिजाबाई माणिक पावडे	चारगांव	भद्रावती
१७०५	लटारी घुलाराम दाते	चारगांव	भद्रावती
१७०६	मारोती लटारी दाते	चारगांव	भद्रावती
१७०७	शालिक महादेव पावडे	चारगांव	भद्रावती
१७०८	सुभाष रामा दाते	चारगांव	भद्रावती
१७०९	शंकर कोंडू शिवरकर	चारगांव	भद्रावती
१७१०	सुभाष शंकर शिवरकर	चारगांव	भद्रावती
१७११	नान्हेबाई कान्होबा बावणे	चारगांव	भद्रावती
१७१२	बंडू उध्दव बावणे	चारगांव	भद्रावती
१७१३	गीता संजय खांडारकर	चारगांव	भद्रावती
१७१४	आनंदराव भाऊराव बावणे	चारगांव	भद्रावती
१७१५	धनराज मारोती दुर्वे	चिरादेवी	भद्रावती
१७१६	विकास आनंदराव दुर्वे	चिरादेवी	भद्रावती
१७१७	प्रशांत धनराज दुर्वे	चिरादेवी	भद्रावती
१७१८	बापुजी विठ्ठल गणेशकर	देऊळवाडा	भद्रावती
१७१९	विमल भाऊराव गणेशकर	देऊळवाडा	भद्रावती
१७२०	श्रावण गनुजी कंडे	देऊळवाडा	भद्रावती
१७२१	शरद भाऊराव कंडे	देऊळवाडा	भद्रावती

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१७२२	रमेश मारोती बावणे	देऊळवाडा	भद्रावती
१७२३	विलास बळीराम कंडे	देऊळवाडा	भद्रावती
१७२४	विजय गोविंदा कंडे	देऊळवाडा	भद्रावती
१७२५	रुख्मा गोविंदा कंडे	देऊळवाडा	भद्रावती
१७२६	अरविंद मारोती बावणे	देऊळवाडा	भद्रावती
१७२७	विठ्ठल मारोती बावणे	देऊळवाडा	भद्रावती
१७२८	गजानन गोमाजी कंडे	देऊळवाडा	भद्रावती
१७२९	बंडू कुस्कु कंडे	देऊळवाडा	भद्रावती
१७३०	ईश्वर महादेव कंडे	देऊळवाडा	भद्रावती
१७३१	विनोद काशिनाथ बावणे	देऊळवाडा	भद्रावती
१७३२	राजू नथ्यु तांदुळकर	घोटनिंबाळा	भद्रावती
१७३३	इंदूबाई नथ्यु तांदुळकर	घोटनिंबाळा	भद्रावती
१७३४	रामदास महादेव तांदुळकर	घोटनिंबाळा	भद्रावती
१७३५	सुनिल महादेव तांदुळकर	घोटनिंबाळा	भद्रावती
१७३६	भिष्मा दादाजी शेंडे	गोरजा	भद्रावती
१७३७	व्यकंटेस दादाजी शेंडे	गोरजा	भद्रावती
१७३८	विजय मारोती सोनटक्के	गुळगांव वडे.	भद्रावती
१७३९	महेंद्र बबन ढोके	गुळगांव वडे.	भद्रावती
१७४०	पुरुषोत्तम महादेव शिरपूरकर	कान्सा	भद्रावती
१७४१	सुरेश नागोजी पढाल	कोंढा	भद्रावती
१७४२	संदिप मधुकर कापटे	कोंढा	भद्रावती
१७४३	सुधाकर यादव कापटे	कोंढा	भद्रावती
१७४४	दिलीप कवडू मन्ने	कोंढा	भद्रावती
१७४५	चैनाथ विश्वनाथ काकडे	कोंढा	भद्रावती
१७४६	अविनाश खुशाल दुर्वे	कोंढा	भद्रावती
१७४७	प्रतिक खुशाल दुर्वे	कोंढा	भद्रावती
१७४८	प्रणेश खुशाल दुर्वे	कोंढा	भद्रावती
१७४९	अरविंद पांडूरंग भोयर	कोंढेगांव मा.	भद्रावती
१७५०	संजय मधुकर ठाकरे	कोंढेगांव मा.	भद्रावती
१७५१	वसंत आडकू भोयर	कोंढेगांव मा.	भद्रावती
१७५२	रुमेश्वर हरीचंद्र भोयर	कोंढेगांव मा.	भद्रावती

अ. क्र.	लाभार्थ्याचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१७५३	विलास हरीचंद्र भोयर	कोंढेगांव मा.	भद्रावती
१७५४	रविंद्र पांडूरंग भोयर	कोंढेगांव मा.	भद्रावती
१७५५	बबन नारायण भोयर	कोंढेगांव मा.	भद्रावती
१७५६	राजेश यशवंत भोयर	कोंढेगांव मा.	भद्रावती
१७५७	राजेश सुर्यभान ठाकरे	कोंढेगांव मा.	भद्रावती
१७५८	चंद्रभान डोमडू ठाकरे	कोंढेगांव मा.	भद्रावती
१७५९	शक्ती धनशाम सहारे	कोंढेगांव मा.	भद्रावती
१७६०	राजेश सुर्यभान ठाकरे	कोंढेगांव मा.	भद्रावती
१७६१	संजय मधुकर ठाकरे	कोंढेगांव मा.	भद्रावती
१७६२	अरविंद पांडूरंग भोयर	कोंढेगांव मा.	भद्रावती
१७६३	कैलास कवडू पचारे	मुरसा	भद्रावती
१७६४	चरणदास विठ्ठल कामतवार	मुरसा	भद्रावती
१७६५	देवराव किसन कामतवार	मुरसा	भद्रावती
१७६६	शोभा भारत पचारे	मुरसा	भद्रावती
१७६७	लटारी नागो पचारे	मुरसा	भद्रावती
१७६८	छगन कवडू पचारे	मुरसा	भद्रावती
१७६९	रामदास किसन कामतवार	मुरसा	भद्रावती
१७७०	मारोती शंकर कामतवार	मुरसा	भद्रावती
१७७१	सुधाकर वासुदेव कामतवार	मुरसा	भद्रावती
१७७२	शंकर जानबा पारशिवे	मुरसा	भद्रावती
१७७३	धनराज महादेव कामतवार	मुरसा	भद्रावती
१७७४	शंकर परशुराम मांडरे	मुरसा	भद्रावती
१७७५	संतोष नारायण पारशिवे	मुरसा	भद्रावती
१७७६	कान्होबा रघुनाथ मांडरे	मुरसा	भद्रावती
१७७७	सोनबा केशव मांडरे	मुरसा	भद्रावती
१७७८	गोकूळ महादेव कामतवार	मुरसा	भद्रावती
१७७९	सुभाष रामदास पारशिवे	मुरसा	भद्रावती
१७८०	मंगला प्रकाश मांडरे	मुरसा	भद्रावती
१७८१	मधुकर वासुदेव कामतवार	मुरसा	भद्रावती
१७८२	भोला बुधा नागपूरे	मुरसा	भद्रावती

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव	ग्रामपंचायतीचे नाव	तालुका
१७८३	गणेश नारायण पारशिवे	मुरसा	भद्रावती
१७८४	वारलू सोनबा मांडरे	मुरसा	भद्रावती
१७८५	अक्षय शंकर कामतवार	मुरसा	भद्रावती
१७८६	नारायण चिंतामण पारशिवे	मुरसा	भद्रावती
१७८७	सज्जन झिन्नू पारशिवे	मुरसा	भद्रावती
१७८८	किशोर श्रावण कामतवार	मुरसा	भद्रावती
१७८९	शिवशंकर विठ्ठल मांडरे	पाटाळा	भद्रावती
१७९०	पौर्णिमा दिवाकर मांडरे	पाटाळा	भद्रावती
१७९१	बेबीताई नारायण मांडरे	पाटाळा	भद्रावती
१७९२	बेबी ज्ञानेश्वर पारशिवे	पाटाळा	भद्रावती
१७९३	सुखदेव सोनबा कापटे	शेगांव खु.	भद्रावती
१७९४	दिनेश सुखदेव कापटे	शेगांव खु.	भद्रावती
१७९५	संबा विठू कापटे	शेगांव खु.	भद्रावती
१७९६	शंकर हरीदास बावणे	शेगांव खु.	भद्रावती
१७९७	कैलास हरीदास बावणे	शेगांव खु.	भद्रावती
१७९८	कौशल्या हरीदास बावणे	शेगांव खु.	भद्रावती
१७९९	मंगेश दिपक मेश्राम	विसलोन	भद्रावती

(कैलास साळुंके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन